



**DNS BANK**  
डॉंबिवली नागरी सहकारी बँक लि.  
(मल्टी-स्टेट शेड्यूल्ड बँक)  
अर्थाला विश्वास मिळे अन् विश्वासाला अर्थ मिळे!



**EXCEPT VALUES,**  
**WE CHANGE EVERYTHING WITH TIME.**



५२ वा वार्षिक अहवाल

52<sup>nd</sup> Annual Report  
**2021-22**



मा. निवडणूक निर्णय अधिकारी श्री. उद्दण यांच्यासमवेत मा. नवनिर्वाचित संचालक मंडळ.



आर्थिक वर्ष २०२०-२०२१ च्या वार्षिक सर्वसाधारण सभेस उपस्थित असलेले मान्यवर सभासद.



मा. सख्यवस्थापक श्री. परांजपे दि. ३० सप्टेंबर २०२१ रोजी सेवानिवृत्त झाले. निरोप समारंभाच्यावेळी त्यांना बँकेचे सन्मान चिन्ह देतांना बँकेचे मा. अध्यक्ष श्री. धारगळकर समवेत मा. संचालक मंडळाचे सदस्य.

## डॉंबिवली नागरी सहकारी बँक लि. (मल्टी स्टेट शेड्यूल्ड बँक)

नोंदणी क्रमांक : टी.एन.ए./बी.एन.के./१२७, दिनांक ४ जुलै १९७०

नोंदणी क्रमांक : एम.एस.सी.एस./सी.आर./१२७५/२०१७, दिनांक २८ जुलै २०१७

भारतीय रिझर्व्ह बँक लायसन्स : एसीडी. एमएच.-२२७ (पी) दिनांक ०९-१०-१९८०

”मधुकुंज”, प्लॉट क्रमांक पी-५२, एम.आय.डी.सी.फेज-२, कल्याण-शीळ रोड, सोनारपाडा, डॉंबिवली (पूर्व) - ४२१ २०४.

### ५२ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना

या सूचनेद्वारे सर्व “सर्वसाधारण सभासदांना (Ordinary Members)” कळविण्यात येते की, बँकेची ५२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवार, दि. २४ सप्टेंबर २०२२ रोजी सकाळी ठीक ०९.३० वाजता सावित्रीबाई फुले कलामंदिर, एमआयडीसी, डॉंबिवली (पूर्व) येथे खालील कामकाजाचा विचार करण्यासाठी होईल. सर्व सभासदांनी कृपया वेळेवर उपस्थित रहावे ही विनंती.

#### सभेपुढील कामकाजाचे विषय :-

- १) संचालक मंडळाने सादर केलेला दि. ३१-०३-२०२२ अखेरच्या वर्षाचा अहवाल, ताळेबंद व नफा-तोटा पत्रक तसेच नफा वाटणी मंजूर करणे आणि वैधानिक लेखापरीक्षकांच्या अहवालाची नोंद घेणे.
- २) सन २०२०-२१ या आर्थिक वर्षाचा दोष दुरुस्ती अहवाल (Compliance Report) सादर करण्यात आल्याची नोंद घेणे.
- ३) बँकेचे आर्थिक वर्ष २०२२-२३ करीताच्या अंदाजपत्रकास मंजुरी देणे.
- ४) संचालक मंडळाने मंजूर केलेली बँकेची दिर्घकालीन योजना (Long Term Perspective Plan) सभेपुढे सादर करणे.
- ५) संचालक मंडळाने आर्थिक वर्ष २०२२-२३ साठी मंजूर केलेली वार्षिक योजना (Annual Operational Plan) सभेपुढे सादर करणे.
- ६) बँकेच्या पोटनियम क्रमांक १० मधील तरतुदीची पूर्तता न करणाऱ्या सभासदांचे सभासदत्व रद्द करणे.
- ७) बँकेचे संचालक तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या बँकेत कार्यरत असलेल्या नातेवाईकांबाबत माहिती घेणे.
- ८) संचालक मंडळाने सुचविलेल्या पोटनियम दुरुस्तीस मान्यता देणे.
- ९) बँकेच्या संचालकांनी तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी रिझर्व्ह बँकेच्या मास्टर सक्च्युलरमधील सूचनांचा अंगीकार केला असल्याची नोंद घेणे/माहिती देणे.
- १०) दि. ३१ मार्च २०२२ अखेर संचालकांना व त्यांच्या कुटुंबियांना (केवळ त्यांच्या स्वतःच्या मुदत ठेवींच्या तारणावर) दिलेल्या कर्जांच्या तपशीलाची नोंद घेणे.
- ११) २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी वैधानिक लेखापरिक्षक नेमण्याचे व त्यांचे सेवा शुल्क ठरविण्याचे वार्षिक सर्वसाधारण सभेचे अधिकार, संचालक मंडळास देणे.
- १२) बँकेचे निधी / तरतुदी (Reserves / Provisions) अन्य आवश्यक अशा खात्यांमध्ये वा नफा-तोटा खात्यांमध्ये वर्ग करण्याचे अधिकार संचालक मंडळास देणे.
- १३) आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये सवलत देऊन बंद केलेल्या खात्यांबाबतच्या सांख्यिकीय माहितीची नोंद घेणे.

संचालक मंडळाच्या आदेशानुसार

र. श्री. सिंग

सरव्यवस्थापक

दिनांक : ०८-०९-२०२२.

**टीप :-** १) गणसंख्येच्या अभावी सभा स्थगित झाल्यास अशी स्थगित झालेली सभा त्याच दिवशी, त्याच ठिकाणी अर्ध्या तासानंतर म्हणजे सकाळी १०.०० वाजता भरेल. त्या सभेस गणसंख्येचे बंधन असणार नाही. २) सभेचे कामकाज व्यवस्थित पार पाडता यावे या दृष्टीने, ज्या सभासदांना काही सूचना मांडावयाच्या असतील अगर हिशेबविषयक अन्य माहिती विचारायची असेल, त्यांनी कृपया दि. १९-०९-२०२२ पर्यंत सरव्यवस्थापकांकडे लेखी विचारणा करावी, म्हणजे माहिती देणे शक्य होईल. ३) बँकेचा २०२१-२०२२ चा वार्षिक अहवाल बँकेची वेबसाईट [www.dnsbank.in](http://www.dnsbank.in) येथे उपलब्ध आहे. अहवालाची छापील प्रत दि. ०९-०९-२०२२ पासून बँकेच्या सर्व शाखांमध्ये उपलब्ध असेल.

**महत्त्वाच्या सूचना :-** १) बँकेच्या उपविधीनुसार ज्या सभासदांचे ₹१,५००/- पेक्षा कमी रक्कमेचे भाग-भांडवल आहे त्यांनी कृपया आवश्यक रक्कमेचा भरणा करून, किमान ३० शेअर्सची (एकूण ₹१,५००/- पर्यंत) रक्कम त्वरित पूर्ण करावी. अन्यथा अशा सभासदांचे सभासदत्व रद्द करावे लागते., २) पत्त्यातील बदल, शेअर्स विभागास लगेचच कळवावा. तसेच आपला ई-मेल [shares@dnsb.co.in](mailto:shares@dnsb.co.in) या मेलवर कळवावा ही विनंती., ३) शेअर्सवरील लाभांश दरवर्षी आपल्या खात्यात जमा होतो आहे याकडे कृपया लक्ष द्यावे. आपण अद्याप लाभांश घेतला नसल्यास तो त्वरित घेण्यात यावा. बँकेच्या उपविधीनुसार, तीन वर्षांमागील (म्हणजेच सन २०१८-१९ व २०२०-२१ या वर्षांच्या बाकी असलेल्या लाभांशाची) रक्कम दि. ३१-०३-२०२३ पर्यंत न घेतल्यास, बँकेच्या राखीव निधीत वर्ग करावी लागते., ४) घेतलेल्या शेअर्सकरीता कृपया नामनिर्देशन (नॉमिनेशन) करण्यात यावे. याकरीताचे फॉर्मस सर्व शाखांमध्ये उपलब्ध आहेत., ५) कृपया आपण सभासद असल्याचे ओळखपत्र मागून घ्यावे. ओळखपत्रासाठी, आपले २ पासपोर्ट साईज रंगीत फोटो आवश्यक आहेत., ६) शेअर्स संदर्भातील पत्रव्यवहार आपल्या शाखेमार्फत करण्यात यावा.

**DNS BANK**

डॉंबिवली नागरी सहकारी बँक लि.  
(मल्टी-स्टेट शेड्युल्ड बँक)  
अर्थात् विश्वास मिळे अन् विश्वासाला अर्ध मिळे!

डॉंबिवली नागरी सहकारी बँक लि. ६२ वा वार्षिक अहवाल २०२१-२२

## भागधारक कल्याण निधी

### नियम व अटी :

- १) लाभार्थी योजनेप्रमाणे लाभ घेणारी व्यक्ती ही मागील दोन वर्षांच्या संपूर्ण कालावधीसाठी बँकेचे सभासद असणे जरूरीचे आहे.
- २) भागधारक कल्याण निधीच्या लाभार्थी योजनेचे फायदे बँकेच्या सह सभासदास मिळणार नाहीत.
- ३) भागधारक कल्याण निधीच्या लाभार्थी योजनेचे फायदे बँकेच्या सर्वसाधारण (Ordinary Members) सभासदासच मिळतील.  
(सर्वसाधारण सभासदाची व्याख्या : ज्या सभासदाचे भाग-भांडवल ₹१,५००/- आहे. तसेच ज्या सभासदाची आपल्या बँकेत ठेव रक्कम ₹७,०००/- आहे अथवा ₹१,००,०००/- पर्यंत (कुठलेही) कर्ज आहे, असे सभासद बँकेचे सक्रीय सभासद होतात. त्याचप्रमाणे पाच वर्षांत किमान एक वार्षिक सर्वसाधारण सभेस सभासदाची उपस्थिती आवश्यक असेल.)
- ४) सभासद थकबाकीदार असल्यास अथवा थकित कर्जासाठी जामिनदार असल्यास तो किंवा ती लाभार्थी योजनेसाठी पात्र ठरणार नाहीत.
- ५) वैद्यकीय कारणांसाठी सर्वसाधारण विम्यातून (Mediclaime Policy) रक्कम मिळाली असेल तर बँकेच्या भागधारक कल्याण निधीतून मदत दिली जाणार नाही.

### लाभार्थी योजना :

- १) सभासदाच्या पाल्यांना शैक्षणिक गुणवत्तेसाठी खालीलप्रमाणे पुरस्कार देण्यात येतील.  
१० वीच्या परीक्षेत ९०% व त्याहून अधिक गुण मिळाल्यास तसेच १२ वीच्या परीक्षेत ८५% व त्याहून अधिक गुण मिळाल्यास ₹२,५००/- देण्यात येतील. कला / वाणिज्य / शास्त्र / कायदा यामध्ये मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी ७५% गुणांनी प्राप्त केल्यास ₹३,५००/- देण्यात येतील. वैद्यकीय, अभियांत्रिकी, चार्टर्ड अकाउंटंट, कंपनी सेक्रेटरी, कॉस्ट अकाउंटंट, आर्कीटेक्चर अशा व्यावसायिक पदवी परीक्षांमध्ये तसेच एम.सी.ए., एम.एम.एस., एलएल.एम. अशा महाराष्ट्रातील मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदव्युत्तर पदविका (पोस्ट ग्रॅज्युएशन) अशाही निरनिराळ्या प्रकारच्या व्यावसायिक विद्या शाखांच्या परीक्षांमध्ये सलगपणे उत्तीर्ण झाल्यास ₹५,०००/- देण्यात येतील.  
(यासाठी सभासदाने पाल्याचे बाबतीत योग्य ती कागदपत्रे सादर करावीत. रक्कम पाल्याच्या डॉंबिवली नागरी सहकारी बँकेतील खात्यात वर्ग करण्यात येईल. पुरस्कारासाठी अर्ज निकाल जाहीर झाल्यापासून ३ महिन्यांच्या आत, बँकेस सादर करावा.)
- २) सभासदाला मुलगी झाल्यास त्या मुलीच्या नावे ₹२,०००/- दीर्घ मुदत ठेवीत गुंतविण्यात येतील व ते तिला वयाच्या १८ व्या वर्षी मिळतील.  
(जास्तीत-जास्त २ अपत्ये. जन्मानंतर तीन महिन्यांच्या आत अर्ज करणे आवश्यक. सोबत - जन्मदाखला.)
- ३) सभासदाचे वय ६० पेक्षा कमी असताना नैसर्गिक अथवा अपघाती निधन झाल्यास त्याच्या वारसांना मदतीपोटी दिली जाणारी रक्कम ₹१०,०००/- (निधनानंतर तीन महिन्यांच्या आत अर्ज करणे आवश्यक. सोबत - मृत्यूचा दाखला.)
- ४) कोणत्याही क्षेत्रात डॉक्टरेट (PHD) मिळविणाऱ्या सभासदास ₹१०,०००/-, सहकार क्षेत्रात डॉक्टरेट (PHD) मिळविणाऱ्या सभासदास ₹१५,०००/- (निकालानंतर तीन महिन्यांच्या आत अर्ज सादर करणे आवश्यक.)
- ५) सभासदांच्या कुटुंबातील (पती, पत्नी, मुले व आई तसेच वडील) मानसिक रुग्ण, सेरेब्रल पाल्सी अथवा अपंग असलेल्या व्यक्तीच्या पालनपोषणासाठी अथवा शिक्षणासाठी आर्थिक मदत - अंशतः अपंगत्व ₹५,०००/-, पूर्णतः अपंगत्व ₹१०,०००/-
- ६) सभासद व त्याच्या कुटुंबातील व्यक्तींच्या विविध प्रकारच्या गंभीर व कायमस्वरुपाच्या आजारांसाठी : (आजारांचे स्वरुप बायपास सर्जरी, ऑन्जियोप्लास्टी, ब्रेन सर्जरी, पॅरालिसीस (दीर्घकालीन परिणाम करणारा), डायलिसीस, गुडघा प्रत्यारोपण (नी रिप्लेसमेंट), कॅन्सर, ट्यूमर, किडनी ट्रान्सप्लांट, अल्झायमर, पार्कींसन्स इत्यादी) - वैद्यकीय मदत ₹२०,०००/-, अर्ज सहा महिन्यांच्या आत योग्य कागदपत्रांसह दाखल करावा. ज्या सभासदाचे वार्षिक उत्पन्न ₹६,००,०००/- पेक्षा अधिक आहे अशांनी मदतीसाठी अर्ज करू नये.  
(उपरोक्त क्र. ५ व ६ साठी नियम : सभासदावर अवलंबून असलेले पती / पत्नी / आई / वडील / अविवाहित मुलगा / मुलगी. मात्र, ज्यांचे कमाल वय २५ वर्षे असेल अशांनाच याचा लाभ घेता येईल.)
- ७) अपघातामुळे करावी लागणारी सभासदाची शस्त्रक्रिया- सर्वसाधारण तसेच ऑर्थोपेडिक शस्त्रक्रियेसाठी ₹१०,०००/-
- ८) मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी ₹६,०००/- (अर्ज सहा महिन्यांच्या आत योग्य कागदपत्रांसह दाखल करावा. ज्या सभासदाचे वार्षिक उत्पन्न ₹३,००,०००/- पेक्षा अधिक आहे अशांनी मदतीसाठी अर्ज करू नये.)  
(उपरोक्त क्र. ५, ६, ७ व ८ साठी नियम : सभासदास उपरोक्त तिन्हीसाठी मिळून एकदाच अर्ज करता येईल.)

**DNS BANK**

डॉंबिवली नागरी सहकारी बँक लि.  
(मल्टी-स्टेट शेड्युल्ड बँक)  
अर्थात् विश्वास मिळे अन् विश्वासाला अर्ध मिळे !

डॉंबिवली नागरी सहकारी बँक लि. ५२ वा वार्षिक अहवाल २०२१-२२

## संचालक मंडळ (४ सप्टेंबर २०२१ पर्यंत)

अ.क्र.	संचालक	पद	शिक्षण
१)	सी. ए. श्री. उदय मधुसूदन कर्वे	अध्यक्ष	बी.कॉम, एफ.सी.ए., एलएल.बी (जनरल)
२)	सौ. नंदिनी शशिकांत कुलकर्णी	उपाध्यक्ष	बी.कॉम, एलएल.बी, सी.ए.आय.आय.बी.
३)	सी. ए. श्री. जयंत बाळकृष्ण पित्रे	संचालक	बी.कॉम, एफ.सी.ए., डि.आय.एस.ए.
४)	श्री. मिलिंद माधव कोपरकर	संचालक	डि.ई.ई, डि.एम्.ई.
५)	श्री. शिवाजी सुदाम पाटील	संचालक	
६)	श्री. पुरुषोत्तम भुमय्या कुंदेन	संचालक	बी.कॉम
७)	श्री. महेश सिधेश्वर फणसे	संचालक	बी.ई (सिव्हिल), एम.ए (पॉलिटिकल सायन्स)
८)	सौ. पूर्वा विदुर पेंढरकर	संचालिका	बी.कॉम, डिप्लोमा इन फायनान्स मॅनेजमेंट
९)	अॅड. सौ. मेघना सचिन आंबेकर	संचालिका	बी.कॉम. एलएल.एम
१०)	श्री. लक्ष्मण धर्मा खरपडे	संचालक	बी.कॉम.
११)	सी. ए. श्री. विजय विठोबा शेलार	संचालक	बी.कॉम., एफ.सी.ए
१२)	श्री. योगेश धनंजय वाळुंजकर	संचालक	बी.ई. (कॉम्प्युटर इंजिनिअर)
१३)	श्री. मिलिंद मोहन आरोलकर	संचालक	बी.कॉम., पी.जी.डी. (जर्नालिझम)
१४)	श्री. जितेंद्र श्यामजीभाई पटेल	संचालक	बी.ई. (सिव्हिल)
१५)	श्री. गोपाळ गिरीधर परांजपे	सरव्यवस्थापक	एम.ए. (इकॉनॉमिक्स)एलएल.बी., जे.ए.आय.आय.बी.

(दि. ३०-०९-२०२१ पर्यंत)

श्री. विनायक अनंत गोंधळेकर मानद व्यवस्थापकीय एम.ए (इकॉनॉमिक्स), एलएल.बी.(जनरल)  
सल्लागार - कर्ज विभाग सी.ए.आय.आय.बी.

### मुख्य अंतर्गत लेखापरीक्षक

मे. मुकुंद एम. चितळे अॅड कंपनी

### शाखांसाठी अंतर्गत लेखापरीक्षक

मे. गोविलकर अॅड असोसिएटस्	मे. निरंजन एस. करमरकर अॅड असोसिएटस्	मे. रुपाली गावडे अॅड कंपनी
मे. केआरएसके अॅड असोसिएटस्	मे. एन.एस.ओ.एन अॅड कंपनी	मे. एस. बी. गोखले अॅड कंपनी
मे. जेएसएस अॅड असोसिएटस्	मे. पी. पी. चिन्ने अॅड असोसिएटस्	मे. ठिगळे उत्तुरकर अॅड असोसिएटस्
मे. करमरकर नाईक अॅड असोसिएटस्	मे. पराग प्रभुदेसाई अॅड कंपनी	मे. उल्हास बोरसे अॅड कंपनी
मे. खिरे, खांडेकर अॅड किलोस्कर	मे. फडके चव्हाण गाडगीळ अॅड कंपनी	मे. व्ही. डी. टिळक अॅड कंपनी
मे. व्ही. पी. आर. असोसिएटस्	मे. प्रजापती भोसले गुप्ता अॅड कंपनी	मे. वैशंपायन अॅड पाध्ये
मे. मंत्री रंजन अॅड असोसिएटस्	मे. आर. सेठ अॅड असोसिएटस्	मे. जी. एस. इंगळे अॅड कंपनी
मे. पटवर्धन शेखावत अॅड असोसिएटस्	मे. मधुरा अॅड असोसिएटस्	

**DNS BANK**

डॉंबिवली नागरी सहकारी बँक लि.  
(मल्टी-स्टेट शेड्युल्ड बँक)  
अर्थात् विश्वास मिळे अन् विश्वासाला अर्ध मिळे!

डॉंबिवली नागरी सहकारी बँक लि. ६२ वा वार्षिक अहवाल २०२१-२२

## नवनिर्वाचित संचालक मंडळ (५ सप्टेंबर २०२१ पासून)

अ.क्र.	संचालक	पद	शिक्षण
१)	अॅड. गणेश वसंत धारगळकर	अध्यक्ष	बी.एस्सी., एलएल.बी.
२)	सौ. नंदिनी शशिकांत कुलकर्णी	उपाध्यक्ष	बी.कॉम, एलएल.बी, सी.ए.आय.आय.बी.
३)	सी. ए. श्री. जयंत बाळकृष्ण पित्रे	संचालक	बी.कॉम, एफ.सी.ए., डि.आय.एस.ए.
४)	श्री. महेश सिध्देश्वर फणसे	संचालक	बी.ई. (सिव्हिल), एम.ए (पॉलिटिकल सायन्स)
५)	सौ. पूर्वा विदुर पेंढरकर	संचालिका	बी.कॉम, डिप्लोमा इन फायनान्स मॅनेजमेंट
६)	अॅड. सौ. मेघना सचिन आंबेकर	संचालिका	बी.कॉम. एलएल.एम
७)	श्री. लक्ष्मण धर्मा खरपडे	संचालक	बी.कॉम.
८)	सी. ए. श्री. विजय विठोबा शेलार	संचालक	बी.कॉम., एफ.सी.ए.
९)	श्री. योगेश धनंजय वाळुंजकर	संचालक	बी.ई. (कॉम्प्युटर इंजिनिअर)
१०)	श्री. मिलिंद मोहन आरोलकर	संचालक	बी.कॉम., पी.जी.डी. (जर्नालिझम)
११)	श्री. जितेंद्र श्यामजीभाई पटेल	संचालक	बी.ई. (सिव्हिल)
१२)	सी. ए. श्री. अभिजीत अरविंद मराठे	संचालक	बी.कॉम., एफ.सी.ए., डि.आय.एस.ए., सी.आय.एस.ए. (युएसए), डिप्लोमा इन सायबर लॉज
१३)	श्री. योगेश वसंत चौधरी	संचालक	डिप्लोमा इन इलेक्ट्रिकल इंजिनिअरींग
१४)	सी. ए. श्री. उदय मधुसूदन कर्वे (दि. २८/०९/२०२१ पासून)	स्वीकृत संचालक	बी.कॉम, एफ.सी.ए., एलएल.बी (जनरल)
१५)	श्री. गोपाळ गिरिधर परांजपे (दि. ३०/०९/२०२१ पर्यंत)	सरव्यवस्थापक	एम.ए. (इकॉनॉमिक्स) एलएल.बी., जे.ए.आय.आय.बी.
१६)	श्री. राजेश नरेंद्र शेते (दि. ०१/१०/२०२१ पासून दि. ३०/०६/२०२२ पर्यंत)	सहसरव्यवस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी	बी.कॉम., सी.ए.आय.आय.बी.
१७)	श्री. रमेश श्रीराम सिंग (दि. ०१/०७/२०२२ पासून)	सरव्यवस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी	बी.ए., एलएल.बी., सी.ए.आय.आय.बी.
	श्री. विनायक अनंत गोंधळेकर	मानद व्यवस्थापकीय सल्लागार - कर्ज विभाग	एम.ए (इकॉनॉमिक्स), एलएल.बी.(जनरल) सी.ए.आय.आय.बी.

**DNS BANK**डॉंबिवली नागरी सहकारी बँक लि.  
(मल्टी-स्टेट शेड्यूल्ड बँक)  
अर्थात् विश्वास मिळे अन् विश्वासाला अर्ध मिळे!

डॉंबिवली नागरी सहकारी बँक लि. ५२ वा वार्षिक अहवाल २०२१-२२

**व्यवस्थापन मंडळ (Board of Management) दि. १८ डिसेंबर २०२१ पासून**

अ.क्र.	सदस्य	पद	शिक्षण
१)	सी. ए. श्री. जयंत बाळकृष्ण पित्रे	अध्यक्ष	बी.कॉम, एफ.सी.ए., डि.आय.एस.ए.
२)	श्री. योगेश धनंजय वाळुंजकर	सदस्य	बी.ई. (कॉम्प्युटर इंजिनिअर)
३)	सी. ए. श्री. अभिजीत अरविंद मराठे	सदस्य	बी.कॉम., एफ.सी.ए., डि.आय.एस.ए., सी.आय.एस.ए. (युएसए), डिप्लोमा इन सायबर लॉज
४)	श्री. सुहास राघवेंद्र कुलकर्णी	सदस्य	बी.एस्सी., एम.एल.एस. (मास्टर इन लेबर स्टडीज)
५)	श्री. जगन्नाथ कृष्णाजी जोशी	सदस्य	एम.ए.
६)	श्री. योगेश्वर लक्ष्मीकांत मोहरीर	सदस्य	बी.कॉम., एम.बी.ए. (फायनान्स)

बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व्यवस्थापन मंडळाचे पदसिद्ध सदस्य असतात.

**: कार्यपालक अधिकारी :****: उपसरव्यवस्थापक :**श्री. नितीन श्रीपाद सुळे  
B.Com., C.A.I.I.B.श्री. भालचंद्र माधव भोळे  
B.Com., C.A.I.I.B.सौ. सुनिता अविनाश पाटील  
M.Com., C.A.I.I.B.**: सहाय्यक सरव्यवस्थापक :**श्री. पराग बाळकृष्ण नवरे  
B.Com., C.A.I.I.B.श्री. शंकर मालू कोकरे  
M.Com, C.A.I.I.B.श्री. अविनाश बयाजी शेळके  
B.Com., C.A.I.I.B.सौ. श्वेता अमित नानिवडेकर  
B.Com., M.B.A.(HR), A.D.M.श्री. नितीन गुरुनाथ काबाडी  
B.Com., C.A.I.I.B.श्री. महेंद्र वसंत कोथळे  
B.Com, C.A.I.I.B.**: विशेष कार्यपालक अधिकारी :**श्री. प्रकाश यशवंत पेडणेकर  
B.Com., C.A.I.I.B.श्री. सतिश हरीश कोराने  
B.Com., LL.B.**: Assistant Vice President (IT) :**श्री. निरंजन मधुसूदन राईलकर  
B.Com., PG (Diploma (IT), MBA (Marketing)

**DNS BANK**

डॉंबिवली नागरी सहकारी बँक लि.

(मल्टी-स्टेट शेड्यूल्ड बँक)

अर्थात् विश्वास मिळे अन् विश्वासाला अर्ध मिळे !

**डॉंबिवली नागरी सहकारी बँक लि. ५२ वा वार्षिक अहवाल २०२१-२२**

सन्माननीय सभासद बंधू-भगिनींनो,

सप्रेम नमस्कार,

आर्थिक वर्ष २०२१-२२ चा संचालक मंडळाचा वार्षिक अहवाल आपल्यासमोर सादर करीत आहे.

### प्रास्ताविक -

या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीलाही कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने कहर केला होता. सुरुवातीचे दोन महिने टाळेबंदी, नंतर अनेक बाबींवर निर्बंध, त्यात काहीशी शिथिलता आली असली तरी या आर्थिक वर्षाचे पहिले सहा महिने अर्थचक्र मंदावलेलेच होते. त्यातच आपल्या संचालक मंडळाची मुदत संपली असल्याने, निवडणूक घेणे अपरिहार्य होते. बहुराज्यीय सहकारी कायद्यातील (Multi State Act) निवडणूक विषयक नियमांप्रमाणे मा. निवडणूक निर्णय अधिकारी श्री. दिलीप उढाण (उपनिबंधक, सहकारी संस्था, पुणे) यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या बँकेची निवडणूक प्रक्रिया संपन्न झाली.

दि. ०५ सप्टेंबर २०२१ रोजी २०२१ ते २०२६ या कालावधीसाठी नवीन संचालक मंडळ बिनविरोध निवडून आले. या निवडणूक प्रक्रियेसाठी महिना-दीड महिन्याचा कालावधी लागला.

या पार्श्वभूमीवर ठेवींवर नियंत्रित व्याजदर, मोठ्या ठेवींवर (Bulk Deposits) अनाकर्षक व्याजदर, किफायतशीर व्याजदराच्या विविध कर्ज योजना, क्षेत्रशः (Sector wise) कर्ज व्यवहारांवर नियंत्रण, खर्चात काटकसर, गुंतवणूक विक्रीतून नफार्जन इ. निर्णय वेळोवेळी घेतले. थकित कर्ज वसुलीसाठीही जोरदार प्रयत्न करण्यात आले. परंतु, योग्य प्रमाणात व्यवसायवृद्धी न झाल्यामुळे गतवर्षी एवढा नफा आपण मिळवू शकलो नाही. 'दुष्काळात तेरावा महिना' या म्हणीचा प्रत्यय दुर्दैवाने आपल्यालाही आला. १२ मार्च २०२२ रोजी आपल्या बँकेवर सायबर हल्ला झाला. त्या हल्ल्यात ग्राहकांच्या वैयक्तिक खात्यातून रक्कम गेली नसली, त्यांचे व्यक्तिगत नुकसान झाले नसले, तरी बँकेचे सुमारे ₹१.५० कोटीचे नुकसान झाले आहे.

या सर्व बाबींमुळे बँकेच्या नफा क्षमतेवर तसेच व्यवसायवृद्धीवर परिणाम झाला आहे. मार्च २०२२ अखेर बँकेच्या ठेवी ₹३९३५.२० कोटी होत्या, तर कर्ज व्यवहार ₹१८८२.६१ कोटी होता. मार्च २०२२ अखेर बँकेचा एकूण व्यवसाय ₹५७१७.८१ कोटी झाला. या आर्थिक वर्षा अखेरीस आपल्या गुंतवणूका ₹१२६०.४५ कोटी आहेत, तर सर्वसाधारण भाग-भांडवल ₹१४२.९२ कोटी झाले आहे. एकूण ठेव खाती ६७४८०१ एवढी झाली असून कर्ज खात्यांची संख्या २५५२२ एवढी झाली आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, थकित कर्जदारांच्या मालमत्ता जप्तीवर निर्बंध असूनही कर्ज वसुली कायद्याचा प्रभावी वापर, सातत्याने पाठपुरावा, समुपदेशनाने मालमत्तांचा ताबा/ विक्री इत्यादी प्रक्रियांमधून कर्ज वसुली विभागाने निर्लेखित कर्ज खात्यांमधून ₹३८.४५ कोटी एवढी दमदार वसुली केली आहे. कोरोनामुळे बंद झालेले व्यवसाय, अनेकांनी गमावलेल्या नोकऱ्या, कोरोना काळातील थकित कर्ज खात्यांबाबत सर्वच सहकारी बँकांना रिझर्व्ह बँकेने दिलेले निर्देश, त्यासाठी करावी लागलेली तरतूद या सर्व बाबींचा विचार करता ढोबळ अनुत्पादित कर्जांचे (Gross NPA) प्रमाण, रिझर्व्ह बँकेच्या



**DNS BANK**डॉंबिवली नागरी सहकारी बँक लि.  
(मल्टी-स्टेट शेड्युल्ड बँक)  
अर्थात् विश्वास मिळे अन् विश्वासाला अर्ध मिळे!**डॉंबिवली नागरी सहकारी बँक लि. ६२ वा वार्षिक अहवाल २०२१-२२**

७% या निकषापेक्षा कमी म्हणजेच ६.३९% व नक्त अनुत्पादित कर्जांचे (Net NPA) प्रमाण, रिझर्व्ह बँकेच्या ३% या निकषापेक्षा थोडेसे जास्त म्हणजेच ४.१० % राखले आहे.

**कर्जे -**

रिझर्व्ह बँकेने सर्व सहकारी बँकांनी प्राधान्यक्रमाचा (Priority Sector) कर्ज व्यवहार मार्च २०२३ अखेर ६०% तर मार्च २०२४ अखेर ७५% पर्यंत वाढवावयाचा आहे असे निर्देश दिले आहेत. म्हणूनच बँकेने छोट्या व मध्यम आकारांच्या (रीटेल क्रेडिट) कर्ज व्यवहारावर भर देण्याचा निर्णय घेतला. त्या अनुषंगाने आत्मनिर्भर ही अतिशय किफायतशीर व्याजदराची कर्ज योजना गतवर्षीपासूनच सुरु केली. स्टॉलधारक, फेरीवाले, गृहउद्योग करणारे, छोटे व्यावसायिक इत्यादींनी या योजनेचा लाभ घेतला आहे-घेत आहेत. ज्या नागरिकांनी आपल्या नोकऱ्या गमावल्या होत्या, त्यातील अनेकांनी या योजनेचा लाभ घेऊन नवीन व्यवसाय सुरु केले आहेत.

कोरोनाच्या संकटकाळात औषधोपचारासाठी खूपच मोठ्या रकमेची आवश्यकता लागत होती. त्याचाच विचार करून केवळ कोरोनाच नव्हे तर इतर गंभीर स्वरूपाच्या आजारांवरील उपचारांसाठी अतिशय अल्प म्हणजेच ६.९५% व्याजदराची (सध्या व्याजदर ७.४५%) शुश्रूषा कर्ज योजना या अहवाल वर्षात सुरु केली.

कोरोना काळात केंद्र सरकारने, अति लघु, लघु तसेच मध्यम उद्योगांसाठी (MSME) विविध योजना जाहीर केल्या. यामध्ये शिल्लक रकमेच्या ३०% रक्कम व्यवसाय उभारणीसाठी कर्जरूपाने (इमर्जन्सी लाईन ऑफ क्रेडिट) पुन्हा देण्यास बँकांना अनुमती देण्यात आली होती. प्रारंभी ही योजना केवळ राष्ट्रीयीकृत तसेच खाजगी बँकांसाठी सुरु करण्यात आली. अगदी उशिरा म्हणजे जानेवारी २०२२ मध्ये सहकारी बँकांचा समावेश यात करण्यात आला. या कर्जाला केंद्र सरकारची हमी (NCGTC) मिळाली आहे. या अंतर्गतही आपण कर्जे दिली आहेत.

बँकेच्या ३१-०३-२०२२ अखेरच्या विविध कर्जांची विगतवारी खालीलप्रमाणे आहे.

अ.क्र.	तपशील	रक्कम (₹ पूर्ण कोटींमध्ये)	एकूण कर्जांशी टक्केवारी (%)
(१)	उत्पादन, व्यापार व व्यवसायासाठी कर्जे	६२७.६१	३३.३४
(२)	गृह कर्जे व बांधकाम व्यवसायासाठी कर्जे	६३६.६६	३३.८२
(३)	वाहन कर्जे	७५.११	३.९९
(४)	मुदत ठेवींवरील कर्जे	५६.९७	३.०३
(५)	राष्ट्रीय बचत पत्रे, किसान विकास पत्रे, आयुर्विमा पॉलिसीवरील व अन्य कर्जे	०.८४	०.०४
(६)	वैयक्तिक कर्जे	५४.६२	२.९०
(७)	सुवर्ण तारण कर्जे	६३.४७	३.३७

**DNS BANK**डॉंबिवली नागरी सहकारी बँक लि.  
(मल्टी-स्टेट शेड्युल्ड बँक)  
अर्थात् विश्वास मिळे अन् विश्वासाला अर्थ मिळे!**डॉंबिवली नागरी सहकारी बँक लि. ५२ वा वार्षिक अहवाल २०२१-२२**

अ.क्र.	तपशील	रक्कम (₹ पूर्ण कोटींमध्ये)	एकूण कर्जांशी टक्केवारी (%)
(८)	शेती व शेती पूरक कर्जे	२१९.६६	११.६७
(९)	आपल्या बँकेतील अधिकारी / कर्मचारी यांना दिलेली कर्जे	५४.३७	२.८९
(१०)	पायाभूत प्रकल्प उभारणीसाठी दिलेली कर्जे	५९.१३	३.१४
(११)	शैक्षणिक कर्जे	३४.१७	१.८१
	<b>एकूण</b>	<b>१८८२.६१</b>	<b>१००.००</b>

कोरोनामुळे सर्वांवरच ओढावलेल्या आर्थिक संकटात कर्ज वितरणासाठी अतिशय सावध धोरण बँकेने स्वीकारले. एखाद्या क्षेत्राला कर्ज पुरवठा करताना त्यासाठी किती जोखीम आहे याचा विचार करून, त्या-त्या क्षेत्राला कमाल किती कर्ज पुरवठा करावा हे निश्चित केले. परिणामी गतवर्षीपेक्षा अहवाल वर्षात कर्ज व्यवहारामध्ये घट झाली आहे.

त्याचप्रमाणे रिझर्व्ह बँकेच्या आर्थिक निकषांनुसार एका कर्जदारासाठी असलेल्या कमाल कर्ज मर्यादेपेक्षा खूपच कमी मर्यादा आपण निश्चित केली. या मर्यादेपेक्षा अधिक कर्जाची आवश्यकता कर्जदारास असल्यास अन्य बँकांच्या सहकार्याने सहभाग कर्ज योजनेद्वारे (Consortium & Multiple Banking) त्याची गरज पूर्ण केली जाते. अशा प्रकारे निरनिराळ्या ४८ बँकांच्या सहकार्याने आपण अनेक कर्ज प्रकरणांत सहभागी आहोत. अन्य बँकांकडून आलेल्या प्रस्तावांमध्येही आपण सहभागी होत असतो.

### वसुली व थकित कर्जांचे निर्लेखन :-

कोरोनाचा प्रभाव, त्यामुळे आलेले आर्थिक निर्बंध याचा परिणाम सर्व समाजघटकांवर, उद्योगधंद्यांवर झाला. अनेकांना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागल्या. याचा विपरीत परिणाम आपल्या कर्ज वसुलीवर झाला. तसेच नियमित कर्जफेडीवर झाला. तरीदेखील सततचा पाठपुरावा, कायद्याचा आधार, कर्जदार तसेच जामीनदारांचे समुपदेशन यामुळे निर्लेखित कर्जातील ₹ ३८.४५ कोटींची वसुली आपण करू शकलो. निर्लेखित कर्ज वसुलीतील ही रक्कम निश्चितच उल्लेखनीय आहे.

व्यावहारिक निर्लेखनामुळे (Prudential Write Off) आयकर दायित्वात होणारी बचत, ताळेबंदाची स्वच्छता, विविध गुणोत्तरात होणारी सुधारणा हे फायदे लक्षात घेऊन आपण निर्लेखन करीत असतो. निर्लेखित कर्ज म्हणजे कर्ज माफी नाही, हे आपण वारंवार सांगत आलो आहोत आणि अशा कर्जामधील दमदार वसुली आपण करीत असतो. हे वरील विवेचनावरून आपल्या लक्षात आले असेलच.

व्यावहारिक निर्लेखनाबरोबरच अॅसेट रिकन्स्ट्रक्शन कंपन्यांना आपली थकित कर्जे या वर्षीही आपण विकली आहेत.

कर्ज वसुलीसाठी लवादाकडे (Arbitrator) दावे दाखल केले जातात, त्याची माहिती खालीलप्रमाणे आहे.

**DNS BANK**डॉंबिवली नागरी सहकारी बँक लि.  
(मल्टी-स्टेट शेड्युल्ड बँक)  
अर्थात् विश्वास मिळे अन् विश्वासाला अर्थ मिळे!**डॉंबिवली नागरी सहकारी बँक लि. ६२ वा वार्षिक अहवाल २०२१-२२**

अ.क्र.	तपशील	संख्या	रक्कम (₹ कोटीत)
१.	दि. ३१-०३-२०२१ अखेर शिल्लक दावे	३८	१६.४२
२.	अहवाल वर्षात दाखल केलेले दावे	१९१	२५.६९
३.	अहवाल वर्षात मिळालेले निकाल	१६४	२०.४१
४.	दि. ३१-०३-२०२२ अखेर शिल्लक दावे	६५	२१.७०

**शाखा संख्या, व्यवसाय व प्रचार- प्रसार :-**

मार्च २०२२ अखेर बँकेच्या एकूण ६५ शाखा कार्यरत होत्या. या सर्व शाखांच्या ठिकाणी एकूण ९६ ए.टी.एम. कार्यरत आहेत. तर २४ शाखांच्या ठिकाणी ई-लॉबी कार्यरत आहे. आपल्या बँकेच्या ग्राहकांव्यतिरिक्त अन्य बँकांचे ग्राहकही आपल्या ए.टी.एम.चा प्रभावी वापर करत आहेत. उत्पन्नामध्ये अल्प भर घालणारा हा एक स्रोत आहे असे म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.

बँकेच्या सर्व ए.टी.एम.मधून आपल्या खातेदारांनी ४,१८,६५० वेळा, तर इतर बँकांच्या ग्राहकांनी १०,३०,३८० वेळा रोख रक्कम काढली. बँकेच्या ई-लॉबीमध्ये वर्षभरात २६,५४७ धनादेश भरण्यात आले. तर ३,६५,६९२ वेळा रोख रक्कम भरण्यात आली. बँकेच्या ग्राहकांनी ८,८१,७६० वेळा बँकेच्या रूपे डेबिट कार्डद्वारे ऑनलाईन शॉपिंगची सुविधा वापरली.

बँकेच्या विविध योजनांचा प्रसार करण्यासाठी फेस-बुक, ट्विटर, इन्स्टाग्राम अॅप इ. समाजमाध्यमांचा वापर केला जातो. बहुतांश शाखांनी आपल्या ग्राहकांची ब्रॉडकास्ट लिस्ट तयार केली आहे. त्या सर्वांपर्यंत बँकेच्या योजना पोहोचत असतात. बँकेचे ग्राहक सभासद हेच खरे बँकेचे सदिच्छादूत (Brand Ambassador) आहेत-असतात. तेव्हा आपणां सर्वांना याद्वारे विनंती की आपणही बँकेचे फेसबुक पेज लाईक करा व त्यावरील पोस्ट शेअर करा. तसेच आम्हाला आपल्या संपर्कातील चांगल्या व्यक्तींची नावे कळवा, आम्ही त्यांच्याशी संपर्क साधू. त्यामुळे 'एकमेका सहाय्य करू, अवघे होऊ सहकार मित्र' ही एक नवी उक्ती तयार होईल व त्याचा उपयोग व्यवसायवृद्धीत निश्चितच होईल, असा विश्वास वाटतो.

बँकेने व्यवसायवृद्धीसाठी, विविध शाखांना उपयुक्त ठरू शकतील असे १०१ बिझिनेस कॉरसपाँडंटस व २०० बिझिनेस फॅसिलिटेटर्स नियुक्त केले आहेत.

**गुंतवणूका :-**

कर्ज व्यवहाराबरोबरच उत्पन्नाचं, नफा मिळविण्याचं आणखी एक महत्त्वाचं साधन म्हणजे गुंतवणूका. कर्ज व्यवहारासाठी वापरली न गेलेली रक्कम, विविध सरकारी रोख्यांमध्ये, निरनिराळ्या वित्त संस्थांमध्ये गुंतविली जाते. गुंतवणूक समितीत या गुंतवणुकांचा व मिळणाऱ्या परताव्याचा नियमित आढावा घेतला जातो.

**DNS BANK**

डॉंबिवली नागरी सहकारी बँक लि.  
(मल्टी-स्टेट शेड्युल्ड बँक)  
अर्थात् विश्वास मिळे अन् विश्वासाला अर्ध मिळे!

डॉंबिवली नागरी सहकारी बँक लि. ५२ वा वार्षिक अहवाल २०२१-२२

आपल्या एकूण गुंतवणुकांची विगतवारी खालीलप्रमाणे आहे.

अ.क्र.	तपशील	रक्कम (₹ पूर्ण कोटींमध्ये)
(१)	केंद्र व राज्य सरकारचे रोखे	१०६३
(२)	सार्वजनिक उपक्रमांचे रोखे	५
(३)	इतर	१९२
	<b>एकूण</b>	<b>१२६०</b>

बँकेच्या बहुतांश गुंतवणूका पूर्णतः सुरक्षित व उत्तम दर्जाच्या असून त्यावर बँकेस नियमित उत्पन्न मिळत आहे.

### **भाग भांडवल व सभासद संख्या :-**

मार्च २०२१ रोजी आपल्या बँकेचे १०१९५८ सभासद होते. या आर्थिक वर्षात ३५७२ नवीन सभासद झाले. सभासदाचा मृत्यु / राजीनामा यामुळे सभासद संख्या २१८७ ने कमी झाली. परिणामी मार्च २०२२ अखेर बँकेची सभासद संख्या १०३३४३ आहे. ३१ मार्च २०२२ अखेर बँकेचे सर्वसाधारण भाग-भांडवल ₹१४२.९२ कोटी होते.

याशिवाय केंद्रीय सहकार आयुक्त व भारतीय रिझर्व्ह बँकेच्या अनुमतीने प्रेफरन्स शेअर्सच्या रूपाने ₹४९ कोटींची उभारणी आपण करत आहोत. यासाठी किमान ₹१०,०००/- त्यापुढे ₹५,०००/- च्या पटीत रक्कम गुंतविता येते. मार्च २०२२ अखेर यामध्ये ₹८.९५ कोटींची गुंतवणूक झाली आहे. प्राधान्य भाग-भांडवलधारकांची संख्या ३९० आहे.

### **नफा व नफा वितरण :-**

गतवर्षी अंमलात आणलेल्या काटकसरीच्या उपाययोजना या अहवाल वर्षातही आपण निरंतर सुरु ठेवल्या आहेत. अहवाल वर्षात समाजमाध्यमांद्वारेच जाहिरात करण्यावर बँकेचा भर राहिला असून अत्यंत आवश्यक अशा जाहिराती प्रसारित केल्या आहेत.

सर्व तरतुदी वजा जाता बँकेचा निव्वळ नफा **₹२४.३५ कोटी** आहे. केंद्रीय सहकार खाते तसेच रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक सूचना व त्यांची अनुमती विचारात घेऊन नफ्याची विभागणी खालीलप्रमाणे प्रस्तावित आहे.

### **नफा विभागणी :-**

अ.क्र.	तपशील	रक्कम (रुपये लाखात)
वजा	मागील वर्षीचा शिल्लक नफा	१३५५.७४
	लाभांश (वर्ष २०२१-२२ साठीचा)	१३२३.६०
	शिल्लक	३२.१४
अधिक	सन २०२१-२२ साठीचा निव्वळ नफा	२४३५.२६
	<b>एकूण</b>	<b>२४६७.४०</b>

**DNS BANK**डॉंबिवली नागरी सहकारी बँक लि.  
(मल्टी-स्टेट शेड्युलड बँक)  
अर्थात् विश्वास मिळे अन् विश्वासाला अर्थ मिळे!

डॉंबिवली नागरी सहकारी बँक लि. ५२ वा वार्षिक अहवाल २०२१-२२

**प्रस्तावित नफा विभागणी :-**

अ.क्र.	तपशील	रक्कम (रुपये लाखात)
१)	राखीव निधी (निव्वळ नफ्याच्या किमान २५%)	६१०.००
२)	आकस्मिक (Contingency) निधी (निव्वळ नफ्याच्या किमान १०%)	२५०.००
३)	संशयित व बुडित कर्ज निधी	२०.००
४)	शिक्षण निधी	२४.३५
५)	भागधारक कल्याण निधी	१०.००
६)	अधिकारी, कर्मचारी बोनस (Ex-Gratia) तरतूद	३०७.८१
७)	गुंतवणूक चढ-उतार निधी	१०४.००
८)	जनरल प्री रिझर्व्ह	११४.००
९)	शिल्लक नफा	१०२७.२४
	<b>एकूण</b>	<b>९२४६७.४०</b>

**अत्याधुनिक तंत्रज्ञान :-**

आपल्या बँकेचे तंत्रज्ञान अद्ययावत राहिल यासाठी आपण सतत प्रयत्नशील असतो. सर्व सेवा, ज्या सर्व खाजगी, व्यापारी, लघु वित्त बँका देऊ शकतात, त्या सर्व सुविधा आपण गेली अनेक वर्षे मोबाईल बँकींगच्या माध्यमातून देत आहोत.

क्यु.आर. कोड स्कॅन करून रक्कम देणे अथवा स्वीकारणे शक्य व्हावे तसेच आपल्या अन्य बँकेतील खात्याचे व्यवहारही करता यावेत या हेतूने DNS pay हे युनिफाईड पेमेंट इंटरफेस (U.P.I.) वर आधारित ऑप बँकेने सुरु केले आहे. आतापर्यंत ३,३३० ग्राहकांनी हे ऑप डाऊनलोड केले आहे. ज्यांनी हे ऑप डाऊनलोड केलेले नाही त्यांना आग्रहाची विनंती, त्यांनी हे ऑप डाऊनलोड करावे व त्याचा वापर सुरु करावा. याशिवाय भीम, फोन-पे, पेटीएम, गुगल पे, या लोकप्रिय ऑप्सशीही आपल्या बँकेची खाती संलग्न करता येतात. वीज बिल, पाणी बिल, महापालिका कर, मोबाईल तसेच डीटीएच रीचार्ज इ. व्यापारी देणी देता यावीत यासाठी आवश्यक असलेली भारत बिल पे (B.B.P.S.) ची सुविधा आपल्या सर्व शाखांमध्ये उपलब्ध आहे. आपणही या सुविधेचा लाभ घ्यावा.

यु.पी.आय. (UPI) आधारित ऑपच्या व्यतिरिक्त असलेल्या डू-मोबाईल प्लस या आपल्या बँकेच्या ऑपवरून NEFT, पैसे हस्तांतरित करणे (Funds Transfer), स्वतःच्या खात्याचे स्टेटमेंट डाऊनलोड करणे, स्वतःचे मुदत ठेव खाते सुरु करणे या सुविधेचा वापर आपण करू शकता. तसेच आपल्याला एखाद्या व्यक्तीला, संस्थेला, आस्थापनेला वारंवार अथवा

**DNS BANK**

डॉंबिवली नागरी सहकारी बँक लि.  
(मल्टी-स्टेट शेड्युल्ड बँक)  
अर्थात् विश्वास मिळे अन् विश्वासाला अर्ध मिळे!

डॉंबिवली नागरी सहकारी बँक लि. ५२ वा वार्षिक अहवाल २०२१-२२

विशिष्ट कालावधीने रक्कम पाठवावी लागत असेल, तर संबंधित व्यक्तीचा नंबर या ऑपमध्ये साठवून (सेव्ह करून) ठेवण्याची सुविधा उपलब्ध आहे. त्याचप्रमाणे ठराविक रक्कम, ठराविक कालावधीने पाठवावयाची असेल तर तशी सूचना / आज्ञा (Standing Instruction) देण्याची सुविधाही या ऑपमध्ये आहे. हे ऑप आपण प्ले स्टोअरवरून डाऊनलोड करून त्याचा जास्तीत-जास्त वापर करावा ही आग्रहाची विनंती.

**POS (Point of Sale)** मशीन्सही बँकेने उपलब्ध करून दिली आहेत. व्यापारी, दुकानदार आणि व्यावसायिक या मशीन्सचा चांगला वापर करीत आहेत. आपल्या बँकेच्या रूपे व प्लॅटिनम डेबिट कार्डमुळे ऑनलाईन शॉपिंगची सुविधाही मिळते आहे. रूपे प्लॅटिनम डेबिट कार्डधारकांना नाममात्र शुल्कामध्ये विमानतळावरील लाऊंजचा लाभ घेता येतो हे येथे मुद्दाम नमूद करावेसे वाटते.

कोरोनामुळे डिजिटल बँकिंग, स्पर्शविरहीत आर्थिक व्यवहारांना चालना मिळाली आहे. त्यामुळे या ऑप्सची उपयुक्तता सिध्द झाली आहेच. फक्त एकच महत्त्वाची सूचना हे ऑप्स वापरताना. आपला पिन, ओटीपी कोणालाही शेअर करू नका, म्हणजे सहज, सोप्या आणि सुरक्षित बँकिंगचा आनंद आपल्याला घेता येईल. त्याचप्रमाणे आपल्या खात्याबाबत एखादा संशय येण्याजोगा व्यवहार होत असल्याचे लक्षात आल्यास त्याबाबत त्वरित आपल्या शाखेशी संपर्क साधावा ही विनंती.

### **बँक ऑश्युरन्स :-**

बँकिंगसह आर्थिक विषयक सर्व गरजा एका छत्राखाली उपलब्ध व्हाव्यात या हेतूने सर्व प्रकारच्या विमा सेवा (सर्वसाधारण, जीवन विमा व आरोग्य विमा), म्युच्युअल फंड व्यवसायाशी संबंधित विविध कंपन्यांशी आपण सामंजस्य करार केले आहेत. सर्व प्रकारच्या मिळून सुमारे ५९६० विमा/ पेन्शन पॉलिसीज या वर्षात घेतल्या गेल्या आहेत.

बँक ऑश्युरन्स हा स्वतंत्र विभाग असल्याने क्लेम सेटलमेंट करण्यासाठी, विमा व्यवसाय हाताळण्यासाठी, विम्याबाबत योग्य मार्गदर्शन करण्यासाठी ग्राहकांना त्याचा उपयोग होतो.

बँकेने पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजना व पंतप्रधान सुरक्षा विमा योजना या दोन्हीमधील सहभागासाठी अनुक्रमे भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) व न्यू इंडिया ऑश्युरन्स कंपनी यांचेबरोबर सामंजस्य करार केले आहेत. तसेच, असंघटित क्षेत्रातील नागरिकांना निवृत्ती वेतन मिळावे या हेतूने, भारत सरकारने सुरु केलेली अटल पेन्शन योजनाही आपल्या बँकेमार्फत राबविली जात आहे.

### **सामाजिक बांधिलकी :-**

कोरोना काळात ऑक्सिजनचा तुटवडा मोठ्या प्रमाणात होता. म्हणूनच वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या डॉंबिवली, नाशिक इत्यादी ठिकाणच्या सामाजिक संस्थांना ऑक्सिजन सिलेंडर्स, ऑक्सिजन कॉन्संट्रेटर्स मशिन्स बँकेने उपलब्ध करून दिली आहेत.

**DNS BANK**

डॉंबिवली नागरी सहकारी बँक लि.  
(मल्टी-स्टेट शेड्यूल्ड बँक)  
अर्थात् विश्वास मिळे अन् विश्वासाला अर्ध मिळे!

डॉंबिवली नागरी सहकारी बँक लि. ५२ वा वार्षिक अहवाल २०२१-२२

जागतिक महिला दिनानिमित्त बँकेच्या सभासद व खातेदार महिलांकरिता अनेक शाखांच्या ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन केले गेले. या कार्यक्रमात विशेष उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मानही करण्यात आला.

काही तांत्रिक कारणांमुळे ह्यावर्षी धर्मादाय निधी तसेच समाजमित्र व सहकार मित्र पुरस्कार वितरण कार्यक्रम योजता आला नाही.

### सभासदांचा / ग्राहकांचा सहभाग :-

प्रतिवर्षीप्रमाणे सभासद व ग्राहकांकरिता घरगुती गणेशोत्सव स्पर्धेचे आयोजन केले होते. अनेक स्पर्धकांनी यात सहभाग घेतला. उत्कृष्ट पर्यावरणस्नेही सजावट करणाऱ्या ७ स्पर्धकांना पारितोषिके देण्यात आली. यामध्ये बक्षिसाकरिता किमान ₹१,०००/- तर कमाल ₹५,०००/- एवढी पारितोषिक रक्कम व प्रमाणपत्र देण्यात आले.

### भागधारक कल्याण निधी :-

बँकेच्या भागधारक कल्याण निधीमध्ये ३१ मार्च २०२२ अखेरीस ₹१.७७ कोटी रक्कम जमा आहे. या रकमेवर मिळणाऱ्या व्याजातून सभासद व त्यांच्या कुटुंबियांच्या गंभीर स्वरूपाच्या आजारांसाठी, शस्त्रक्रियेसाठी आर्थिक मदत, सभासदांच्या पाल्यांच्या शैक्षणिक यशासाठी पुरस्कार असे विविध उपक्रम राबविण्यात येतात.

या आर्थिक वर्षात विविध परीक्षांमध्ये कौतुकास्पद गुण मिळविलेल्या सभासद पाल्यांना पुरस्कारापोटी, तसेच सभासद व त्यांच्या कुटुंबियांना त्यांच्या विविध प्रकारच्या वैद्यकीय उपचारांकरिता आणि मयत सभासदांच्या वारसदारांना अशा एकूण रक्कम ₹३.९९ लाख रक्कमेचा विनियोग करण्यात आला आहे. एकूण ५६ सभासदांनी याचा लाभ घेतला.

### आस्थापना - अधिकारी/ कर्मचारी वर्ग :-

बँकेने आखलेल्या योजनांची, ध्येय धोरणांची अंमलबजावणी करण्याचे महत्त्वाचे काम अधिकारी / कर्मचारी करीत असतात.

३० सप्टेंबर २०२१ रोजी बँकेचे सरव्यवस्थापक श्री. परांजपे सेवानिवृत्त झाले. त्यानंतर बँकेच्या सेवेत विविध पदांवर कार्यरत राहून, पदोन्नती घेत सहसरव्यवस्थापक पदापर्यंत पोहोचलेले श्री. राजेश शेते मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून धुरा सांभाळत आहेत. तसेच डॉंबिवली बँकेत कार्यरत राहून अनुभव घेत अनेक अधिकारीही उच्च व्यवस्थापनात कार्यरत आहेत. त्याचबरोबर बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक ऑफ इंडिया या राष्ट्रीयीकृत बँका, सारस्वत बँक तसेच टी.जे.एस.बी. सारख्या मोठ्या सहकारी बँकांमधून खूप वर्षांचा बँकिंग अनुभव घेतलेल्या व्यक्ती आपल्या बँकेत उच्च व्यवस्थापनात कार्यरत आहेत.

कर्मचाऱ्यांचे मनुष्य तास, प्रवासाचा वेळ व प्रवास खर्चात बचत हा तिहेरी उद्देश साध्य करून ई-लर्निंग मॉड्यूलचा अंगिकार बँकेने केला आहे. या मॉड्यूलचा ५५० अधिकारी-कर्मचारी उपयोग करीत आहेत. या मॉड्यूलमुळे कर्मचाऱ्यांना अद्ययावत प्रशिक्षणाचा लाभ होत आहे.

**DNS BANK**

डॉंबिवली नागरी सहकारी बँक लि.

(मल्टी-स्टेट शेड्युल्ड बँक)

अर्थात् विश्वास मिळे अन् विश्वासाला अर्ध मिळे!

डॉंबिवली नागरी सहकारी बँक लि. ५२ वा वार्षिक अहवाल २०२१-२२

### ग्राहक सेवा :-

चांगली तसेच समाधानकारक ग्राहक सेवा देण्यास बँकेने नेहमीच प्राधान्य दिले आहे. आधार संलग्न बचत खाते उघडणे, सध्याच्या बचत खात्याला आधार क्रमांक जोडणे इत्यादी सेवा उपलब्ध आहेत. डिजिटल बँकिंगला प्रोत्साहन हे बँकेचे प्राधान्य राहिले आहे. त्यासाठी विविध ॲप्सचा, ए.टी.एम.चा, ई-लॉबीचा वापर ग्राहकांनी करावा असे आवाहन यानिमित्त करावेसे वाटते.

अहवाल वर्षात फास्ट टॅगची सुविधा बँकेने सुरु केली असून, या सेवेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. आपला ग्राहक जाणून घ्या म्हणजेच Know Your Customer म्हणजे KYC ची पूर्तता, याबाबत भारतीय रिझर्व्ह बँकेने सर्वच बँकांच्या बाबतीत आग्रहाचे धोरण अवलंबिले आहे. KYC ही निरंतर सुरु राहणारी प्रक्रिया आहे. आपल्या खात्यातील व्यवहारांवर - व्यवहारांच्या संख्येनुसार Re-KYC करण्याची गरज भासते. तरी बँकेकडून याबाबत संपर्क झाल्यास, कृपया सहकार्य करावे ही विनंती.

### लेखापरीक्षण :-

निरनिराळ्या २३ सनदी लेखापाल संस्थांकडून वेगवेगळ्या शाखांचे लेखापरीक्षण होत असते. ३० शाखांचे निरंतर लेखापरीक्षणही (Concurrent Audit) होत असते. त्याशिवाय शाखांचे लेखापरीक्षण करण्यासाठी स्वतंत्र लेखापरीक्षण विभाग कार्यरत आहे. केंद्रीय कार्यालयाच्या सर्व विभागांचे लेखापरीक्षण (Internal Audit) मुख्य अंतर्गत लेखापरीक्षक मे. मुकुंद एम. चितळे अँड कंपनी, चार्टर्ड अकाउंटंटस् यांच्याकडून करण्यात आले. सर्व शाखा तसेच विभागांचे लेखापरीक्षण अहवाल संबंधित लेखापरीक्षण समिती आणि लेखापरीक्षण विभाग नियमितपणे व बारकाईने पहात असतात. लेखापरीक्षण अहवालांचा दोष-पूर्तता अहवाल (Compliance Report) मा. केंद्रीय सहकार आयुक्तांकडे वेळेवर पाठविण्यात येतो.

२०२१-२२ या संपलेल्या आर्थिक वर्षाचे वैधानिक लेखापरीक्षण (Statutory Audit) मे. किर्तने अँड पंडित, चार्टर्ड अकाउंटंटस् यांनी केले आहे.

### संचालक मंडळ :-

आपल्या बँकेच्या संचालक मंडळांची मुदत दि. २५ ऑगस्ट, २०२० रोजीच संपली होती. परंतु कोरोनांच्या प्रादुर्भावामुळे संचालक मंडळांची निवडणूक होऊ शकली नाही. निर्बंध शिथिल झाल्यावर मा. केंद्रीय सहकार आयुक्तांच्या निर्देशानुसार संचालक मंडळांची निवडणूक संपन्न झाली. दि. ०५ सप्टेंबर, २०२१ रोजी विद्यमान संचालक मंडळ बिनविरोध निवडून आले. सभासदांनी दाखविलेल्या विश्वासाबद्दल, संचालक मंडळांच्या वतीने सर्व सभासदांचे मनपूर्वक आभार.

या आर्थिक वर्षात संचालक मंडळाच्या ३० सभा झाल्या व उपसमित्यांच्या ३५ सभा झाल्या. सभामधील संचालकांची उपस्थिती व सहभाग समाधानकारक होता. या सभामध्ये विविध विषयांवर सांगोपांग चर्चा, विचार विनिमय करून





**DNS BANK**

डोंबिवली नागरी सहकारी बँक लि.  
(मल्टी-स्टेट शेड्युल्ड बँक)  
अर्थात् विश्वास मिळे अन् विश्वासाला अर्ध मिळे !

डोंबिवली नागरी सहकारी बँक लि. ५२ वा वार्षिक अहवाल २०२१-२२

एकमताने निर्णय घेण्यात आले. सर्व संचालकांनी सामुहिकपणे आणि संघ भावनेने केलेल्या कामामुळेच बँकेची इथपर्यंत प्रगती शक्य झाली आहे.

स्थापनेपासूनच आपल्या बँकेच्या संचालकांनी त्यांना देय असलेले मानधन / भत्ता स्वतःकरिता न घेता, सदर रकमेचा समाजोपयोगी कामांकरिता संचालक निधी या स्वरूपात संचय केला आहे. नवनिर्वाचित संचालक मंडळाने ही परंपरा जपली आहे.

### व्यवस्थापन मंडळ :-

₹१०० कोटींहून अधिक ठेवी असलेल्या सर्व सहकारी बँकांनी व्यवस्थापन मंडळ (Board of Management) गठित करावे असे निर्देश भारतीय रिझर्व्ह बँकेने दिले होते. त्या निर्देशांप्रमाणे ६ सदस्यांचे व्यवस्थापन मंडळ आपल्या बँकेने गठित केले आहे. बँकेचे ज्येष्ठ संचालक चार्टर्ड अकाउंटंट श्री. जयंत पित्रे व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष असून सर्वश्री योगेश वाळुंजकर, सी.ए. अभिजीत मराठे, सुहास कुलकर्णी, जगन्नाथ जोशी व योगेश्वर मोहरीर हे सदस्य आहेत. व्यवस्थापन मंडळाच्याही नियमित सभा होत असून, त्यांच्या सल्ल्याचा संचालक मंडळाला लाभ होतो आहे.

### आभार :-

बँकेच्या आजवरच्या वाटचालीत बँकेचे अधिकारी, कर्मचारी यांचा सहभाग उल्लेखनीय आहे. त्याचबरोबर अनेकांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे. बँकेचे माननीय माजी संचालक, माननीय सभासद, ठेवीदार, कर्जदार व अन्य सर्व मान्यवरांचे सहकार्य बँकेला वेळोवेळी मिळाले आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, केंद्रीय तसेच राज्याचे सहकार खाते व सर्व लेखापरीक्षकांच्या मार्गदर्शनाबद्दल आम्ही आभारी आहोत. अनेक व्यक्ती, संस्था, सल्लागार, वकील, आर्किटेक्ट्स, कंत्राटदार, आपले बँकर्स, व्हॅल्युअर्स, विमा कंपन्या, म्युच्युअल फंड मॅनेजर्स, विविध प्रशिक्षण संस्था व हितचिंतक तसेच सर्व व्यवस्थापकीय व अन्य अधिकारी आणि कर्मचारी यांचे मिळत असलेले सहकार्य, प्रोत्साहन व पाठिंबा याबद्दल संचालक मंडळातर्फे मनापासून धन्यवाद !!

संचालक मंडळाच्या वतीने,

(गणेश धारगळकर)

अध्यक्ष

**DNS BANK**

डॉंबिवली नागरी सहकारी बँक लि.

(मल्टी-स्टेट शेड्युलड बँक)

अर्थात् विश्वास मिळे अन् विश्वासाला अर्थ मिळे!

डॉंबिवली नागरी सहकारी बँक लि. ५२ वा वार्षिक अहवाल २०२१-२२

दि. ३१ मार्च २०२२ रोजीचा ताळेबंद  
Balance Sheet as on 31st March 2022

31/03/2021 AMOUNT	देणी CAPITAL AND LIABILITIES	AMOUNT IN LAKHS	
		31/03/2022 AMOUNT	AMOUNT
	<b>1 भांडवल CAPITAL</b>		
	<b>अधिकृत भांडवल i) Authorised Capital</b>		
	४०० लाख भाग, प्रत्येकी ₹५०/-		
	(४०० लाख भाग, प्रत्येकी ₹५०/-)		
<b>20,000.00</b>	<b>4,00,00,000 Shares of ₹50/- Each</b>	<b>20,000.00</b>	
	(4,00,00,000 Shares of ₹50/- Each)		
	<b>वसुल भाग भांडवल ii) Subscribed &amp; Paid up Capital</b>		
	28,584,309 Shares of ₹50/- Each		
	(29,277,796 Shares of ₹50/- each for Previous Year)		
	Out of Shares held by above		
13,542.59	a) वैयक्तिक सभासद Individuals	12,840.11	
	b) सहकारी गृहसंस्था Co-operative Societies		
	c) राज्य सरकार State Government		
1,096.31	d) इतर Others	1,452.04	
<b>14,638.90</b>			<b>14,292.15</b>
	ii) पॅरेन्च्युअल नॉन क्युमुल्युलेटिव्ह प्रेफरन्स भाग		
	(१७,८९,२०० भाग (गत वर्षी १२,४५,७००) प्रत्येकी रु.५०/-)		
<b>622.85</b>	Perpetual Non Cumulative Preference Shares		
	17,89,200 Shares (P. Y. 12,45,700) of ₹50/- Each		<b>894.60</b>
	<b>2 अवितीत सभासदत्वाची रक्कम</b>		
	<b>Share Application Money, Entrance / Nominal</b>		
	<b>Membership Fees - Pending Allotment</b>		
	<b>3 गंगाजळी व इतर निधी</b>		
	<b>RESERVE FUND AND OTHER RESERVES (Schedule A)</b>		
12,874.92	i) राखीव निधी Statutory Reserve	13,523.28	
27.37	ii) सामान्य मुक्त गंगाजळी General Free Reserve	88.10	
400.00	iii) संभाव्य नुकसानीसाठी तरतूद Reserve for Contingency	650.00	
721.36	iv) कॅपिटल रिझर्व्ह Capital Reserve	721.36	
8,287.56	v) संशयित व बुडीत कर्ज निधी Bad & Doubtful Debts Reserve	4,498.76	
840.32	viii) नियमित कर्जखात्यासाठी तरतूद Contingent Provision for Standard Assets	690.32	
16.00	ix) पुनर्रचित खात्यांचे मूल्यांकन निधी Provision for Diminution in Fair Value of Restructured A/c.	16.00	
6,247.64	x) पुनर्मूल्यांकन निधी Revaluation Reserves	6,208.47	
418.09	xi) गुंतवणूक चढउतार निधी Investment Fluctuation Reserve	522.09	
1,947.39	xii) गुंतवणूक घसारा निधी Investment Depreciation Reserve	2,240.00	
166.50	xiii) भागधारक कल्याण निधी Members Welfare Fund	176.50	
21.53	xiv) धर्मादाय निधी Charity Fund	--	
4,662.51	xv) Reserve for Profit on Sale of ARC	--	
	xvi) Provision for Reco of Subsidiary Ledgers	58.34	
190.00	xvii) GL Provision Restructure of SME	172.00	
185.00	xviii) GL Provision Restructure of NON SME	472.00	
-	xix) Provision for Fraud Cyber Attack	113.97	
<b>37,006.19</b>	<b>एकूण निधी TOTAL RESERVES</b>		<b>30,151.19</b>
<b>52,267.94</b>	<b>पुढील पानावर TOTAL C/F</b>		<b>45,337.94</b>

**DNS BANK**

डोंबिवली नागरी सहकारी बँक लि.

(मल्टी-स्टेट शेड्यूल्ड बँक)

अर्थात् विश्वास मिळे अन् विश्वासाला अर्थ मिळे!

डोंबिवली नागरी सहकारी बँक लि. ५२ वा वार्षिक अहवाल २०२१-२२

दि. ३१ मार्च २०२२ रोजीचा ताळेबंद

**Balance Sheet as on 31st March 2022**

AMOUNT IN LAKHS

31/03/2021 AMOUNT	मालमत्ता आणि येणी PROPERTY AND ASSETS	31/03/2022	
		AMOUNT	AMOUNT
	<b>1 रोख व बँक शिल्लक CASH &amp; BANK BALANCE</b>		
<b>2,902.30</b>	<b>i) रोख Cash on Hand</b>		<b>3,483.27</b>
	<b>ii) चालू खात्यातील शिल्लक Current Accounts with :</b>		
17,201.02	a) Reserve Bank of India	17,433.77	
2.31	b) MSC Bank	2.40	
20.70	c) District Co-op Banks	47.40	
92.44	d) SBI & Nationalised Banks (Schedule E)	114.24	
7,177.91	e) Other Banks (Schedule E)	3,158.20	
<b>24,494.38</b>			<b>20,756.01</b>
	<b>iii) बँकांमधील मुदत ठेवी Fixed Deposits with Banks (Schedule E)</b>		
--	a) State / District Co-op. Banks	--	
51,784.22	b) SBI & Nationalised Banks	45,502.61	
13,326.00	c) Other Banks	16,471.00	
<b>65,110.22</b>			<b>61,973.61</b>
<b>1,500.00</b>	<b>2 MONEY AT CALL &amp; SHORT NOTICE &amp; LAF REVERSE REPO</b>		<b>31,000.00</b>
	<b>3 गुंतवणूक INVESTMENTS (Schedule F)</b>		
1,03,915.66	i) Government Securities	1,06,326.08	
--	ii) Other Approved Securities	--	
15.84	iii) Shares	15.84	
500.00	iv) Bonds of PSUs	500.00	
26,918.94	v) Others	19,202.98	
<b>1,31,350.44</b>			<b>1,26,044.90</b>
<b>2,25,357.34</b>	<b>पुढील पानावर TOTAL C/F</b>		<b>2,43,257.79</b>

**DNS BANK**

डॉंबिवली नागरी सहकारी बँक लि.

(मल्टी-स्टेट शेड्यूल्ड बँक)

अर्थात् विश्वास मिळे अन् विश्वासाला अर्थ मिळे!

डॉंबिवली नागरी सहकारी बँक लि. ५२ वा वार्षिक अहवाल २०२१-२२

दि. ३१ मार्च २०२२ रोजीचा ताळेबंद

**Balance Sheet as on 31st March 2022**

AMOUNT IN LAKHS

31/03/2021 AMOUNT	देणी CAPITAL AND LIABILITIES	31/03/2022 AMOUNT	31/03/2022 AMOUNT
<b>52,267.94</b>	मागील पानावरून <b>TOTAL B/F</b>		<b>45,337.94</b>
	<b>4 ठेवी DEPOSITS (SCHEDULE B)</b>		
	<b>i) मुदत ठेवी Fixed Deposits</b>		
2,37,055.20	a) Individuals & Others	2,18,010.86	
--	b) Central Co-op Banks	--	
18,414.73	c) Other Co-op Societies	16,048.77	
<b>2555,469.93</b>	<b>Total Term Deposits</b>	<b>2,34,059.63</b>	
	<b>ii) बचत ठेवी Saving Bank Deposits</b>		
1,26,496.82	a) Individuals & Others	1,27,822.40	
--	b) Central Co-op Banks	--	
2,724.34	c) Other Co-op Societies	7,6462.94	
<b>1,29,221.16</b>	<b>Total Savings Deposits</b>	<b>1,35,285.34</b>	
	<b>iii) चालू ठेवी Current Deposits</b>		
22,021.34	a) Individuals & Others	23,820.29	
--	b) Central Co-op Banks	--	
115.39	c) Other Co-op Societies	354.94	
<b>22,136.73</b>	<b>Total Current Deposits</b>	<b>24,175.23</b>	
<b>4,06,827.83</b>	<b>एकूण ठेवी Total Deposits</b>		<b>3,93,520.20</b>
	(Of which Matured Deposits are ₹47.78 Crores, P.Y. ₹50.41 Crores)		
	<b>5 तात्पुरती उचल BORROWINGS</b>		
10,085.60	a) Long Term Deposits	9,969.90	
14,000.00	b) TREPS Borrowings	--	
<b>24,085.60</b>			<b>9,969.90</b>
<b>1,674.78</b>	<b>6 थकित व्याजाची तरतूद OVERDUE INTEREST RESERVE</b>		<b>1,532.03</b>
<b>2,364.59</b>	<b>7 देणे व्याज INTEREST PAYABLE (SCHEDULE C)</b>		<b>2,161.29</b>
<b>4,87,220.73</b>	पुढील पानावर <b>TOTAL C/F</b>		<b>4,52,521.36</b>

**DNS BANK**डॉंबिवली नागरी सहकारी बँक लि.  
(मल्टी-स्टेट शेड्युल्ड बँक)  
अर्थात् विश्वास मिळे अन् विश्वासाला अर्थ मिळे!

डॉंबिवली नागरी सहकारी बँक लि. ५२ वा वार्षिक अहवाल २०२१-२२

दि. ३१ मार्च २०२२ रोजीचा ताळेबंद

**Balance Sheet as on 31st March 2022**

AMOUNT IN LAKHS

31/03/2021 AMOUNT	मालमत्ता आणि येणी PROPERTY AND ASSETS	31/03/2022 AMOUNT	AMOUNT
2,25,357.34	मागील पानावरून TOTAL B/F	2,43,257.79	
	<b>4 कर्जे ADVANCES (SCHEDULE G)</b>		
	<b>i) अल्प मुदत कर्जे Short Terms Loans, Cash Credits Over Drafts and Bills Discounted etc.</b>		
	of which secured against		
184.46	a) Government & Other Approved Securities	--	
1,10,564.39	b) Other Tangible Securities	71,312.18	
0.05	c) Personal Sureties	630.51	
	(Of the advances NPA ₹57.29 Crores & Amount Overdue ₹119.08Crores)		
<b>1,10,748.90</b>	<b>Total Short Term Loans</b>	<b>71,942.69</b>	
	<b>ii) मध्यम मुदत कर्जे Medium Terms Loans</b>		
	of which secured against		
177.61	a) Government & Other Approved Securities	--	
29,703.06	b) Other Tangible Securities	21,542.11	
6,824.43	c) Personal Sureties	6,007.95	
	(Of the advances NPA ₹20.48 Crores & Amount Overdue ₹5.31 Crores)		
<b>36,705.10</b>	<b>Total Medium Terms Loans</b>	<b>27,550.06</b>	
	<b>iii) दीर्घ मुदत कर्जे Long Terms Loans</b>		
	of which secured against		
--	a) Government & Other Approved Securities	--	
89,989.11	b) Other Tangible Securities	87,548.71	
1,178.19	c) Personal Sureties	1,219.93	
	(Of the advances NPA ₹42.50 Crores & Amount Overdue ₹5.16 Crores)		
<b>91,167.30</b>	<b>Total Long Term Loans</b>	<b>88,768.64</b>	
<b>2,38,621.30</b>	<b>एकूण कर्जे TOTAL ADVANCES</b>	<b>188,261.39</b>	
	<b>5 INTEREST RECEIVABLE</b>		
1,674.78	On NPA Advances	1,532.03	
4,426.57	On Investments	3,860.56	
<b>6,101.35</b>		<b>5,392.59</b>	
<b>4,70,079.99</b>	<b>पुढील पानावर TOTAL C/F</b>	<b>4,36,911.77</b>	

**DNS BANK**

डॉंबिवली नागरी सहकारी बँक लि.

(मल्टी-स्टेट शेड्युल्ड बँक)

अर्थात् विश्वास मिळे अन् विश्वासाला अर्थ मिळे!

डॉंबिवली नागरी सहकारी बँक लि. ५२ वा वार्षिक अहवाल २०२१-२२

दि. ३१ मार्च २०२२ रोजीचा ताळेबंद

**Balance Sheet as on 31st March 2022**

AMOUNT IN LAKHS

31/03/2021 AMOUNT	देणी CAPITAL AND LIABILITIES	31/03/2022 AMOUNT	AMOUNT
4,87,220.73	मागील पानावरून TOTAL B/F		4,52,521.36
	<b>8 इतर देणी व तरतूदी OTHER LIABILITIES &amp; PROVISIONS</b>		
85.81	i) देय लाभांश Unclaimed Dividend	195.60	
186.41	ii) किरकोळ देणी Sundries	201.77	
684.95	iii) देय धनाकर्ष व पे स्लीप्स Draft & Payslip Payable	592.38	
1,443.43	iv) इतर Others	1,985.06	
773.84	v) क्लिअरिंग शिल्लक Clearing Balances	751.58	
<b>3,174.44</b>			<b>3,726.39</b>
<b>1,355.74</b>	<b>9 निव्वळ नफा NET PROFIT</b>		<b>1,027.23</b>
<b>4,91,750.91</b>	<b>पुढील पानावर TOTAL C/F</b>		<b>4,57,274.98</b>

**DNS BANK**डॉंबिवली नागरी सहकारी बँक लि.  
(मल्टी-स्टेट शेड्युल्ड बँक)  
अर्थात् विश्वास मिळे अन् विश्वासाला अर्थ मिळे!

डॉंबिवली नागरी सहकारी बँक लि. ५२ वा वार्षिक अहवाल २०२१-२२

दि. ३१ मार्च २०२२ रोजीचा ताळेबंद

**Balance Sheet as on 31st March 2022**

AMOUNT IN LAKHS

31/03/2021 AMOUNT	मालमत्ता आणि येणी PROPERTY AND ASSETS	31/03/2022	
		AMOUNT	AMOUNT
4,70,079.99	मागील पानावरून TOTAL B/F		4,36,911.77
	<b>6 FIXED ASSETS</b>		
	<b>PROPERTY PLANT AND EQUIPMENT (SCHEDULE I)</b>		
8,364.62	स्थावर मालमत्ता LAND & BUILDING	8,309.75	
2,089.04	इतर मालमत्ता OTHER FIXED ASSETS	2,006.29	
942.38	WORK IN PROCESS	1,219.05	
11,396.04			11,535.09
	<b>7 इतर येणी व मालमत्ता OTHER ASSETS (SCHEDULE J)</b>		
1,695.56	i) Income Tax	1,433.75	
2,646.81	ii) Deferred Tax Asset (Net)	1,877.82	
1,823.32	iii) Others	1,498.65	
6,165.69			4,810.22
4,109.19	<b>8 NON BANKING ASSETS ACQUIRED IN SATISFACTION OF CLAIMS</b>		4,017.90
4,91,750.91	पुढील पानावर TOTAL C/F		4,57,274.98

**DNS BANK**डॉंबिवली नागरी सहकारी बँक लि.  
(मल्टी-स्टेट शेड्यूल्ड बँक)  
अर्थात् विश्वास मिळे अन् विश्वासाला अर्थ मिळे!

डॉंबिवली नागरी सहकारी बँक लि. ५२ वा वार्षिक अहवाल २०२१-२२

दि. ३१ मार्च २०२२ रोजीचा ताळेबंद

**Balance Sheet as on 31st March 2022**

AMOUNT IN LAKHS

31/03/2021 AMOUNT	देणी CAPITAL AND LIABILITIES	31/03/2022 AMOUNT	AMOUNT
4,91,750.91	मागील पानावरून TOTAL B/F	4,57,274.98	

4,91,750.91	मागील पानावरून TOTAL B/F	4,57,274.98
-------------	--------------------------	-------------

	<b>11 एकूण CONTINGENT LIABILITIES</b>	
4,992.05	<b>Guarantees</b>	4,603.44
153.03	<b>Letter of Credits</b>	220.42
240.36	<b>Transfers to Deposit Awareness &amp; Education Fund</b>	279.04
<b>5,385.44</b>	<b>एकूण TOTAL</b>	<b>5,102.90</b>

**संचालक मंडळ**

अॅड. श्री. गणेश वसंत धारगळकर  
अध्यक्ष

सौ. नंदिनी शशिकांत कुलकर्णी  
उपाध्यक्ष

**संचालक**

सी. ए. श्री. जयंत बाळकृष्ण पित्रे  
सौ. पूर्वा विदुर पेंढरकर  
श्री. लक्ष्मण धर्मा खरपडे  
श्री. योगेश धनंजय वाळुंजकर  
श्री. जितेंद्र श्यामजीभाई पटेल  
श्री. योगेश वसंत चौधरी

श्री. महेश सिध्देश्वर फणसे  
अॅड. सौ. मेघना सचिन आंबेकर  
सी. ए. श्री. विजय विठोबा शेलार  
श्री. मिलिंद मोहन आरोलकर  
सी. ए. श्री. अभिजीत अरविंद मराठे  
सी. ए. श्री. उदय मधुसूदन कर्वे (स्वीकृत संचालक)

**मुख्य कार्यकारी अधिकारी व सहसंस्थापक**

श्री. राजेश नरेंद्र शेते



**DNS BANK**

डोंबिवली नागरी सहकारी बँक लि.  
(मल्टी-स्टेट शेड्यूल्ड बँक)  
अर्थात् विश्वास मिळे अन् विश्वासाला अर्थ मिळे!

**डोंबिवली नागरी सहकारी बँक लि. ५२ वा वार्षिक अहवाल २०२१-२२**

दि. ३१ मार्च २०२२ रोजीचा ताळेबंद

**Balance Sheet as on 31st March 2022**

AMOUNT IN LAKHS

31/03/2021 AMOUNT	मालमत्ता आणि येणी PROPERTY AND ASSETS	31/03/2022 AMOUNT	AMOUNT
4,91,750.91	मागील पानावरून TOTAL B/F	4,57,274.98	

4,91,750.91	मागील पानावरून TOTAL B/F	4,57,274.98	
-------------	--------------------------	-------------	--

**मुख्य अंतर्गत लेखापरीक्षक**

मे. मुकुंद चितळे अँड कंपनी

**वैधानिक लेखापरिक्षक**

मे. किर्तने अँड पंडित (एलएलपी)

**DNS BANK**

डॉंबिवली नागरी सहकारी बँक लि.

(मल्टी-स्टेट शेड्यूल्ड बँक)

अर्थात् विश्वास मिळे अन् विश्वासाला अर्थ मिळे!

डॉंबिवली नागरी सहकारी बँक लि. ५२ वा वार्षिक अहवाल २०२१-२२

दि. ३१ मार्च २०२२ अखेरचे नफा तोटा पत्रक

**Profit and Loss account for the Year ended on 31/03/2022**

AMOUNT IN LAKHS

	AMOUNT 31/03/2021	खर्च EXPENDITURE	AMOUNT 31/03/2022
1	22,328.06	ठेवीवरील व्याज Interest on Deposits	17,404.72
2	965.15	कर्जावरील व्याज Interest on Borrowing	963.47
3	4,755.66	कर्मचाऱ्यांचे पगार व भत्ते Salaries, Allowances, P.F. Gratuity etc.	5,285.66
4	--	संचालकांचे भत्ते Director's Fees & Allowances	2.37
5	1,834.60	जागा विषयक खर्च, वीज बील व विमा Rent, Taxes, Insurance, Electricity etc.	1,867.49
6	42.34	कायदेविषयक खर्च Legal Charges	30.09
7	328.26	टपाल, कुरीयर आणि दूरध्वनी खर्च Postage, Telephone & Courier Expenses	183.00
8	59.85	हिशेब तपासनीसांची फी Audit Fees	87.93
9	729.42	मालमत्तेवरील घसारा Depreciation on Assets	624.46
10	50.42	लेखन साहित्य, छपाई, झेरॉक्स इ. खर्च Printing, Stationery & Xerox	59.99
11	19.55	जाहिरात व व्यवसाय वृद्धी खर्च Advertisement, Publicity & Ceremonial Exp.	19.20
12	318.98	दुरुस्ती व देखभाल खर्च Repairs & Maintenance	413.53
13	14.36	बँक चार्जेस Bank Charges	13.38
14	934.70	कार्यालयीन खर्च Office Expenses	1,066.33
15	301.44	नेटवर्कींग खर्च Networking Expenses	380.51
16	213.19	सुरक्षा शुल्क Security Charges	184.73
17	25.00	प्रवास खर्च Traveling & Conveyance Expenses	23.05
18	140.31	कणसंचय एजंट व व्यवसाय प्रतिनिधींना दिलेले शुल्क Fees paid to Kansanchay Agents & Busines Facilitators	178.69
19	1.73	परीषद व प्रशिक्षण खर्च Conference & Training	4.71
20	9.55	वर्गणी खर्च Subscription & Fees	17.78
21	16.73	सर्वसाधारण सभा खर्च General Body Meeting Expenses	18.04
22		Loss on DHFL Bonds	748.42
23	581.82	Amortisation on Investments	317.26
24	7,832.52	Prudential Write Off of Bad Debts u/s 36(1)(vii) of Income Tax Act, (Including Interbank Exposure)	7,383.17
	(7,832.52)	Less: Provision for Bad & Doubtful Debts	(7,383.17)
25	(297.48)	Deferred Tax Assets / Liabilities (Net)	768.98
26	8,861.62	इतर तरतूदी Provisions	5,754.87
	3,906.62	निव्वळ नफा Net Profit carried forward to appropriation	2,435.26
	<b>46,141.88</b>	<b>एकूण Grand Total</b>	<b>38,853.92</b>

**DNS BANK**

डॉंबिवली नागरी सहकारी बँक लि.

(मल्टी-स्टेट शेड्यूल्ड बँक)

अर्थात् विश्वास मिळे अन् विश्वासाला अर्ध मिळे!

डॉंबिवली नागरी सहकारी बँक लि. ५२ वा वार्षिक अहवाल २०२१-२२

दि. ३१ मार्च २०२२ अखेरचे नफा तोटा पत्रक

**Profit and Loss account for the Year ended on 31/03/2022**

AMOUNT IN LAKHS

AMOUNT 31/03/2021	उत्पन्न INCOME	AMOUNT 31/03/2022	
1	22,130.86	कर्जावरील व्याज Interest on Loans & Advances	19,273.69
2	5,216.57	निर्लेखित कर्जखात्यांमधील वसुली Recovery from Bad Debts Written Off	3,844.68
3	11,846.10	गुंतवणूकीवरील व्याज व उत्पन्न Interest & Dividend on Investments	11,038.31
4	4,240.62	रोखे विक्रीतील नफा Profit from Sale of Securities	1,823.00
5	2,107.12	दर, शुल्क, आकार व किरकोळ उत्पन्न Charges, Fees & Other Income	2,417.27
6	91.35	कमिशन, अडत/दलाली Commission on DD/LC/BG etc.	101.63
7	178.75	म्युच्युअल फंड, विमा व्यवसायातील उत्पन्न Commission from Mutual Fund & Insurance	204.53
8	164.70	लॉकर भाडे Rent on Safe Deposit Lockers	150.81
9	165.81	Provisions & Liabilities written back	--

46,141.88

एकूण Grand Total

38,853.92

**DNS BANK**डॉंबिवली नागरी सहकारी बँक लि.  
(मल्टी-स्टेट शेड्यूल्ड बँक)  
अर्थात् विश्वास मिळे अन् विश्वासाला अर्थ मिळे!

डॉंबिवली नागरी सहकारी बँक लि. ५२ वा वार्षिक अहवाल २०२१-२२

**Profit and Loss Appropriation Account for the Year ended on 31/03/2022  
(Subject to approval of A.G.M. & RBI)**

AMOUNT IN LAKHS

	AMOUNT 31/03/2021	खर्च EXPENDITURE	AMOUNT 31/03/2022
1	980.00	Reserve Fund (25% of Profit)	610.00
2	400.00	Contingency Reserve (10% of Profit)	250.00
3	39.07	Co-operative Education Fund	24.35
4	1,607.00	Bad and Doubtful Debts Reserve	20.00
5	30.00	Charity Fund	--
6	10.00	Members' Welfare Fund	10.00
7	--	Capital Reserve	--
8	224.32	Ex Gratia to employees	307.82
9	--	Investment Flactuation Reserve	104.00
10	--	General Free Reserve	114.00
11	--	Dividend Paid for Previous Year	1,323.61
12	1,355.74	Profit carried over to Balance Sheet	1,027.23
	<b>4,646.13</b>		<b>3,791.01</b>

**संचालक मंडळ**अॅड. श्री. गणेश वसंत धारगळकर  
अध्यक्षसौ. नंदिनी शशिकांत कुलकर्णी  
उपाध्यक्ष**संचालक**सी. ए. श्री. जयंत बाळकृष्ण पित्रे  
सौ. पूर्वा विदुर पेंढरकर  
श्री. लक्ष्मण धर्मा खरपडे  
श्री. योगेश धनंजय वाळुंजकर  
श्री. जितेंद्र श्यामजीभाई पटेल  
श्री. योगेश वसंत चौधरीश्री. महेश सिध्देश्वर फणसे  
अॅड. सौ. मेघना सचिन आंबेकर  
सी. ए. श्री. विजय विठोबा शेलार  
श्री. मिलिंद मोहन आरोलकर  
सी. ए. श्री. अभिजीत अरविंद मराठे  
सी. ए. श्री. उदय मधुसूदन कर्वे (स्वीकृत संचालक)**मुख्य कार्यकारी अधिकारी व सहसर्व्यवस्थापक**

श्री. राजेश नरेंद्र शेठे

**DNS BANK**

डॉंबिवली नागरी सहकारी बँक लि.  
(मल्टी-स्टेट शेड्यूल्ड बँक)  
अर्थात् विश्वास मिळे अन् विश्वासाला अर्थ मिळे!

डॉंबिवली नागरी सहकारी बँक लि. ५२ वा वार्षिक अहवाल २०२१-२२

**Profit and Loss Appropriation account for the Year ended on 31/03/2022**  
**(Subject to approval of A.G.M. and RBI)**

AMOUNT IN LAKHS

	AMOUNT 31/03/2021	उत्पन्न INCOME	AMOUNT 31/03/2022
1	739.51	Balance brought forward from Last Year	1,355.74
2	3,906.62	Net Profit of this year brought forward	2,435.27
	<b>4,646.13</b>		<b>3,791.01</b>

मुख्य अंतर्गत लेखापरीक्षक

मे. मुकुंद चितळे अँड कंपनी

वैधानिक लेखापरिक्षक

मे. किर्तने अँड पंडित (एलएलपी)

**DNS BANK**

डॉबिवली नागरी सहकारी बँक लि.

(मल्टी-स्टेट शेड्युल्ड बँक)

अर्थात् विश्वास मिळे अन् विश्वासाला अर्ध मिळे!

डॉबिवली नागरी सहकारी बँक लि. ५२ वा वार्षिक अहवाल २०२१-२२

**Cash Flow Statement for The Year Ended 31st March 2022**

(₹ in Lakhs)

<b>CASH FLOW FROM OPERATING ACTIVITIES</b>	<b>31/03/2022</b>	<b>31/03/2021</b>
Net Profit as per Profit & Loss Account	<b>2,435.26</b>	<b>3,906.62</b>
<b>Add: Adjustment for</b>		
Depreciation on Assets	624.46	729.42
Loss on sale of Asset	12.29	67.31
Amortisation of Investment	317.25	581.82
Provisions charged / written back to P&L A/c	4,544.02	8,336.69
Interest on borrowing	888.04	892.48
	<b>6,386.07</b>	<b>10,607.72</b>
	<b>8,821.33</b>	<b>14,514.34</b>
<b>Less : Adjustment For</b>		
Profit on sale of Assets	7.37	1.34
Profit on sale of Non Banking Asset	--	7.53
Profit on Sale / Income of securities (HTM)	--	--
Gratuity & Leave Encashment	(1,189.09)	(290.57)
Deferred Tax (Net)	(768.98)	297.48
	<b>(1,950.71)</b>	<b>15.78</b>
	<b>10,772.04</b>	<b>14,498.56</b>
<b>Other Adjustment for Assets / Liabilities</b>		
Movement in Deposits	(13,510.93)	(23,699.39)
Movement in Other Liabilities	(839.70)	225.85
Movement in Investments (other than HTM)	(116.78)	(24,560.14)
Movement in Advances	42,973.11	16,160.79
Movement in Other Assets & Expenses	309.10	831.61
Movement in Non Banking Assets	91.29	408.63
Movement in Charity Fund	--	(38.47)
Movement in TREPS borrowing	14,000.00	12,900.00
	<b>(14,906.08)</b>	<b>(17,771.12)</b>
<b>Cash generated from Operating Activities (A)</b>	<b>25,678.12</b>	<b>(3,272.56)</b>
Less : Income Tax paid	--	--
<b>Net Cash generated from Operating Activities (A)</b>	<b>25,678.12</b>	<b>(3,272.56)</b>

**DNS BANK**

डॉबिवली नागरी सहकारी बँक लि.

(मल्टी-स्टेट शेड्यूल्ड बँक)

अर्थात् विश्वास मिळे अन् विश्वासाला अर्थ मिळे!

डॉबिवली नागरी सहकारी बँक लि. ५२ वा वार्षिक अहवाल २०२१-२२

**Cash Flow Statement for The Year Ended 31st March 2022**

(₹ in Lakhs)

<b>CASH FLOW FROM INVESTING ACTIVITIES</b>	<b>31/03/2022</b>	<b>31/03/2021</b>
Purchase of Property, Plant & Equipment	(789.87)	(587.28)
Sale Proceeds of Property, Plant & Equipment	21.43	9.34
Movement in HTM Securities	3,687.12	(4,880.08)
<b>Net Cash generated from Investing Activities (B)</b>	<b>2,918.68</b>	<b>(5,458.03)</b>
<b>CASH FLOW FROM FINANCING ACTIVITIES</b>		
Proceeds from share capital	(346.74)	(18.63)
Proceeds from Perpetual Non Cumulative Preference Share	271.75	363.50
Net Proceeds / (Repayment) from Borrowings	(115.70)	(296.71)
Interest on Borrowing paid	(888.04)	(892.48)
Cash from Entrance / Nominal Membership fees etc.	10.13	10.86
Dividend paid	(1,185.59)	(7.74)
<b>Net Cash generated from Financing Activities ©</b>	<b>(2,254.19)</b>	<b>(841.20)</b>
<b>Net increase / (Decrease) in cash &amp; cash equivalents (A+B+C)</b>	<b>26,342.61</b>	<b>(9,571.78)</b>
Cash & Cash equivalents at the beginning of the year (as given below) (I)	28,896.67	38,468.46
Cash & Cash equivalents at the end of the year (as given below) (ii)	55,239.29	28,896.67
<b>Net Increase / (Decrease) in Cash &amp; Cash equivalents (ii - I)</b>	<b>26,342.61</b>	<b>(9,571.78)</b>
<b>Cash &amp; Cash Equivalents</b>		
Cash	3,483.27	2,902.30
Balance with other banks	20,756.01	24,494.38
Money at call and short notice	31,000.00	1,500.00
	<b>55,239.29</b>	<b>28,896.67</b>

Note : The above Cash Flow has been prepared in accordance with AS - 3 issued by the ICAI.

**DNS BANK**

डोंबिवली नागरी सहकारी बँक लि.  
(मल्टी-स्टेट शेड्यूल्ड बँक)  
अर्थात् विश्वास मिळे अन् विश्वासाला अर्थ मिळे!

डोंबिवली नागरी सहकारी बँक लि. ५२ वा वार्षिक अहवाल २०२१-२२

## INDEPENDENT AUDITORS' REPORT

To,  
The Members,  
Dombivli Nagari Sahakari Bank Ltd,  
(Multi State Scheduled Bank)

### Report of Financial Statements

#### Opinion

We have audited the accompanying Financial Statements of **Dombivli Nagari Sahakari Bank Ltd. ("the Bank")** as at March 31, 2022, which comprise the Balance Sheet as at March 31, 2022, and the Profit and Loss Account, and the Cash Flow Statement for the year then ended, and a summary of significant accounting policies and other explanatory information in which are included returns of Central Office and its departments and 65 branches which are consolidated in these Financial Statements. As informed to us by the Management, Bank has not received any specific guidelines with respect to selection of branches to be covered under the audit. The 30 branches and various departments of Central Office audited by us account for 83 % of advances and 84% of deposits.

In our opinion and to the best of our information and according to the explanations given to us, the aforesaid Financial Statements together with the notes thereon give the information required by the Banking Regulation Act, 1949 ("the BR Act"), the Multi State Co-operative Societies Act, 2002 ("the Act") and the Multi State Co-operative Societies Rules, 2002 ("the Rules") and the guidelines issued by the Reserve Bank of India ("RBI"), guidelines issued by National Bank for Agricultural and Rural Development ("NABARD") (as applicable) and the Central Registrar of Cooperative Societies, in the manner so required and give a true and fair view in conformity with the accounting principles generally accepted in India of the state of affairs of the Bank as at March

31, 2022 and true & fair balance of Profit and the Cash Flows for the financial year ended on the date.

#### Basis of Opinion

We conducted our audit in accordance with the Standards on Auditing (SAs) issued by Institute of Chartered Accountants of India (ICAI). Our responsibilities under those Standards are further described in the Auditor's Responsibilities for the Audit of the Financial Statements section of our report. We are independent of the Bank in accordance with the Code of Ethics issued by ICAI together with ethical requirements that are relevant to our audit of the Financial Statements under the provisions of the Act and the rules made thereunder and we have fulfilled our other ethical responsibilities in accordance with these requirements and the Code of Ethics. We believe that the audit evidence we have obtained is sufficient and appropriate to provide a basis for our opinion on the Financial Statements.

#### Emphasis of Matter

1. We draw your attention to Note 3(b) of Notes to Accounts regarding non creation of IFR on SRs held by the bank.
2. We also draw your attention to Note 6(j) of significant accounting policies regarding valuation of SRs as per recent guidelines of the RBI as mentioned in the note. In the opinion of the bank since these guidelines are to be applied prospectively for freshly issued SRs post issuance of guidelines and hence has not been considered for valuation of SRs held by the bank acquired prior to the issuance of guidelines.

Our opinion, on account of lack of clarity on applicability of guideline, is not modified in respect of these matters.



**DNS BANK**

डॉबिवली नागरी सहकारी बँक लि.

(मल्टी-स्टेट शेड्यूल्ड बँक)

अर्थात् विश्वास मिळे अन् विश्वासाला अर्थ मिळे!

डॉबिवली नागरी सहकारी बँक लि. ५२ वा वार्षिक अहवाल २०२१-२२

## INDEPENDENT AUDITORS' REPORT

### Information Other than the Financial Statements and Auditor's Report thereon

The Bank's Board of Directors is responsible for the preparation of other information. The other information comprises the information included in the Board of Directors Report including other explanatory information but does not include Financial Statements and our auditor's report thereon.

Our opinion on the Financial Statements does not cover the other information and we do not express any form of assurance conclusion thereon.

In connection with our audit of the Financial Statements, our responsibility is to read the other information and, in doing so, consider whether the other information is materially inconsistent with the Financial Statements, or our knowledge obtained in the audit or otherwise appears to be materially misstated.

When we read the Report of Board of Directors including other explanatory information, if we conclude that there is material misstatement therein, we are required to communicate the matter to those charged with governance and the members in the Annual General Meeting.

### Responsibilities of Management and those Charged with Governance for the Financial Statements

The Bank's Board of Directors are responsible for the preparation of these Financial Statements that give a true and fair view of the financial position, financial performance, and cash flows of the Bank in accordance with accounting principles generally accepted in India, including the Accounting Standards issued by ICAI, the provisions of the BR Act, the Act and Rules made thereunder, NABARD and RBI, from time to time. This responsibility also includes maintenance of adequate records in accordance with the provisions of the Act for safeguarding of assets of

the Bank and for preventing and detecting frauds and other irregularities; selection and application of appropriate accounting policies; making judgements and estimates that are reasonable and prudent; and design, implementation and maintenance of adequate internal financial controls, that were operating effectively for ensuring the accuracy and completeness of the accounting records, relevant to the preparation and presentation of the Financial Statements that give true and fair view and are free from material misstatement, whether due to fraud or error.

In preparing the Financial Statements, management is responsible for assessing the Bank's ability to continue as a going concern, disclosing, as applicable, matters related to going concern and using the going concern basis of accounting unless management either intends to liquidate the Bank or to cease operations, or has no realistic alternative but to do so.

The Bank's Boards of Directors are responsible for overseeing the Bank's financial reporting process.

### Auditor's Responsibility for the Audit of Financial Statements

Our objectives are to obtain reasonable assurance about whether the Financial Statements are free from material misstatement whether due to fraud or error and to issue auditor's report that includes our opinion. Reasonable assurance is high level of assurance, but it is not a guarantee that an audit conducted in accordance with SAs will always detect a material misstatement when it exists. Misstatements can arise from fraud or error and are considered material if, individually or in aggregate, they could reasonably be expected to influence the economic decision of users taken based on these Financial Statements.

As part of an audit in accordance with SAs, we exercise professional judgment and maintain

**DNS BANK**

डॉबिवली नागरी सहकारी बँक लि.

(मल्टी-स्टेट शेड्यूल्ड बँक)

अर्थात् विश्वास मिळे अन् विश्वासाला अर्थ मिळे!

डॉबिवली नागरी सहकारी बँक लि. ५२ वा वार्षिक अहवाल २०२१-२२

## INDEPENDENT AUDITORS' REPORT

professional skepticism throughout the audit. We also:

- Identify and assess the risks of material misstatement of the Financial Statements, whether due to fraud or error, design and perform audit procedures responsive to those risks, and obtain audit evidence that is sufficient and appropriate to provide a basis for our opinion. The risk of not detecting a material misstatement resulting from fraud is higher than for one resulting from error, as fraud may involve collusion, forgery, intentional omissions, misrepresentations, or the override of internal control.
- Obtain an understanding of internal control relevant to the audit in order to design audit procedures that are appropriate in the circumstances, but not for the purpose of expressing an opinion on the effectiveness of the Bank's internal control.
- Evaluate the appropriateness of accounting policies used and the reasonableness of accounting estimates and related disclosures made by management.
- Conclude on the appropriateness of management's use of the going concern basis of accounting and, based on the audit evidence obtained, whether a material uncertainty exists related to events or conditions that may cast significant doubt on the Bank's ability to continue as a going concern. If we conclude that a material uncertainty exists, we are required to draw attention in our auditor's report to the related disclosures in the Financial Statements or, if such disclosures are inadequate, to modify our opinion. Our conclusions are based on the audit evidence obtained up to the date of our auditor's report. However, future events or conditions may cause the Bank to cease to continue as a going concern.
- Evaluate the overall presentation, structure and content of the Financial Statements, including the disclosures, and whether the Financial Statements represent the underlying transactions

and events in a manner that achieves fair presentation.

We communicate with those charged with governance regarding, among other matters, the planned scope and timing of the audit and significant audit findings, including any significant deficiencies in internal control that we identify during our audit.

We also provide those charged with governance with a statement that we have complied with relevant ethical requirements regarding independence, and to communicate with them all relationships and other matters that may reasonably be thought to bear on our independence, and where applicable, related safeguards.

### Report on Other Legal & Regulatory Requirements

1. The Balance Sheet and the Profit and Loss Account have been drawn up in Forms "A" and "B" respectively of the Third Schedule to the BR Act and the Act and rules thereon.
2. As required by Section 73 (4) of the Act, we report that:
  - a) We have obtained all the information and explanations, which to the best of our knowledge and belief were necessary for the purpose of our audit and have found to be satisfactory.
  - b) In our opinion, proper books of account as required by law have been kept by the Bank so far as it appears from our examination of those books and proper returns adequate for the purposes of our audit have been received from the branches or offices.
  - c) As required by Section 30 (3) of the BR Act, we further report that the transactions of the Bank which came to



**DNS BANK**

डॉबिवली नागरी सहकारी बँक लि.  
(मल्टी-स्टेट शेड्यूल्ड बँक)  
अर्थात् विश्वास मिळे अन् विश्वासाला अर्थ मिळे!

डॉबिवली नागरी सहकारी बँक लि. ५२ वा वार्षिक अहवाल २०२१-२२

## INDEPENDENT AUDITORS' REPORT

- our notice have been within the powers of the Bank.
- d) Balance Sheet, Profit and Loss Account and the Cash Flow Statement dealt with by this report, agree with the books of account and the returns.
- e) The accounting standards adopted by the Bank are consistent with those laid down by accounting principles generally accepted in India, so far applicable to the Urban co-operative Banks.
- f) In our opinion and according to information and explanations given to us, we have not noticed any material impropriety or irregularity in the expenditure or in the money due to the Bank.
3. As required by Rule 27(3) (a) to (f) of the Rules, we give the Annexure, a schedule on the matters specified in the said Rule.

**For Kirtane & Pandit LLP,**  
**Chartered Accountants**  
**FRN: 105215W/W100057**

**Sandeep D. Welling**

**Partner**

**M. No. 044576**

Place : Mumbai.

Date : 27th June 2022

UDIN : 22044576ALYFZR6410

**DNS BANK**डॉबिवली नागरी सहकारी बँक लि.  
(मल्टी-स्टेट शेड्युल्ड बँक)  
अर्थात् विश्वास मिळे अन् विश्वासाला अर्थ मिळे!

डॉबिवली नागरी सहकारी बँक लि. ५२ वा वार्षिक अहवाल २०२१-२२

**Financial Year ended March 31, 2022****ANNEXURE TO INDEPENDENT AUDITOR'S REPORT****(As referred in para 4 of our report of even date as on March 31, 2022)**

As required by the Rule 27 (3) of the Multi State Co-operative Societies Rules, 2002 ("the Rules"), we report on the matters specified in clauses (a) to (f) of the said Rule to the extent applicable to the Bank.

- a. During the course of our audit, we have generally not come across transactions which appear to be contrary to the provisions of the Act, the Rules or the Bye-Laws of the Bank.
- b. During our audit, we have not come across material and significant transactions which appear to be contrary to the guidelines issued by the Reserve Bank of India ("RBI"). Since, the Bank has neither accepted deposit nor received subsidy from National Bank for Agriculture and Rural Development, our comments regarding transactions contrary to the guidelines issued by the said Bank are not called for.
- c. The following amounts are categorized as doubtful or loss assets as per prudential norms of RBI as on March 31, 2022, and reported in terms of clause (c) of Rule 27 (3) of the Rules:

Category	Outstanding Amount as on March 31, 2022 (₹ In Lakhs)
Doubtful Assets	4,690.24
Loss Assets	NIL
<b>Total</b>	<b>4,690.24</b>

\*A provision of Rs. 2416.08 Lakhs has been made against the above outstanding amount.

- d. As per the information provided to us and to the best of our knowledge, the following credit facilities have been sanctioned by the Bank to the members of the Board or their relatives against own FDR of bank.

Particulars	Outstanding Amount (₹ In Lakhs)	Security Value (₹ In Lakhs)	Overdue, if any (₹ In Lakhs)
Fund Based	13.22	31.77	NIL
Non Fund Based	NIL	NIL	NIL
<b>Total</b>	<b>13.22</b>	<b>31.77</b>	<b>NIL</b>

- e. During our audit, we have generally not come across any violations of guidelines conditions etc. issued by the RBI. Since, the Bank has neither accepted deposits nor received subsidy from National Bank Agriculture and Rural Development, our comments regarding violations of guidelines issued by the said Bank are not called for.
- f. To the best of our knowledge, no other matters have been specified by the Central Registrar of Co-operatives Societies, which require reporting under this Rule.

**For Kirtane & Pandit LLP,  
Chartered Accountants  
FRN: 105215W/W100057**

**Sandeep D. Welling  
Partner**

**M. No. 044576**

Place : Mumbai.

Date : 27th June 2022

UDIN : 22044576ALYFZR6410

**DNS BANK**

डोंबिवली नागरी सहकारी बँक लि.  
(मल्टी-स्टेट शेड्यूल्ड बँक)  
अर्थात् विश्वास मिळे अन् विश्वासाला अर्थ मिळे!

डोंबिवली नागरी सहकारी बँक लि. ५२ वा वार्षिक अहवाल २०२१-२२

## A. SIGNIFICANT ACCOUNTING POLICIES

### 1. Overview

The Dombivli Nagari Sahakari Bank Ltd. ("the bank") was established on 4<sup>th</sup> July 1970. The bank is a multi-state scheduled co-operative bank having 65 branches in the state of Maharashtra as on 31<sup>st</sup> March, 2022.

### 2. Basis of Preparation

The financial statements of the Bank have been prepared and presented in accordance with the generally accepted accounting principles in India. The Bank has prepared these financial statements as stipulated under the Reserve Bank of India (Financial Statements – Presentation and Disclosures) Directions 2021, to comply in all material respects with the accounting standards issued by the Institute of Chartered Accounts of India (ICAI) to the extent applicable, applicable statutory provisions under the Banking Regulation Act, 1949 (as applicable to Cooperative Societies) & Multi State Co-operative Societies Act, 2002, Multi State Co-operative Societies Rules, 2002, circulars and guidelines issued by the Reserve Bank of India (RBI) from time to time and current practices prevalent in the co-operative banking sector in India.

The financial statements have been prepared following the going concern concept on the accrual basis under the historical cost convention. The accounting policies adopted in the current year are consistent with those of previous year except otherwise specified.

### 3. Use of Estimates

The preparation of financial statements requires the management to make estimates and assumptions that affect the reported amount of assets, liabilities, expenses, income and disclosure of contingent liabilities as at the date of the financial statements. Although these estimates are based on management's best knowledge of current events and actions, actual results could differ from estimates. Differences between the actual results and estimated are recognised in the year in which the results are known /materialised. Any revision to accounting estimates is recognized prospectively.

### 4. Revenue Recognition ( AS – 9 )

- a) Income from Advances :- Interest on advances and other income is recognized on accrual basis except in the case of non performing assets where it is recognized to the extent of realization as per the prudential norms of the RBI. In case of advances with Recovery Department of the Bank, the recoveries in the accounts are first appropriated towards principal outstanding and then towards interest income..
- b) Income from Investments :- Interest income from the investments is recognized on a time proportion basis considering the face value of investment and the rate applicable. Discount on T-Bills and other discounted instruments are recognized on as straight line basis over the period of maturity. Trading Profits/Losses on securities are recognized on a trade – date basis.



- c) Commission on sale of the life insurance and mutual fund products by the Bank is recognized as and when the products are sold.
- d) Dividends received from shares of co-operative societies and mutual funds are recognized as income in the year in which it is received.
- e) All other Income is recognized on accrual basis unless specified otherwise. Commissions on LC/ guarantee attributable to the cut-off date is recognized as income based on day-wise calculations. Locker Rent has been accounted on receipt basis, to the extent income accrued and due.

## 5. Advances and Provisions

- a) The classification of advances into Standard, Sub-standard, Doubtful and Loss assets as well as provisioning on Standard Advances and Non- Performing Advances has been arrived on an on-going basis in accordance with the Income Recognition, Assets Classification and Provisioning Norms prescribed by the Reserve Bank of India from time to time.
- b) Unrealized interest on non-performing advances is shown under 'Overdue Interest Reserve' and as 'Interest Receivable' on liability side and asset side respectively as per RBI Directives.
- c) Provisions are made for Advances under Sub-Standard, Doubtful and Loss Assets as per criteria stipulated by the RBI. In addition, a general provision is made on following categories of standard assets as per RBI guidelines, as under:

Category	Provision (%)
Direct advances to Agricultural and SME Sectors	0.25
Commercial Real estate loans	1.00
CRE – RH	0.75
Other advances	0.40

- d) For restructured accounts, provision is made in accordance with RBI guidelines which require diminution in the fair value of assets to be provided for at the time of restructuring and at each Balance Sheet date thereafter. In respect of accounts restructured pursuant to the impact of COVID-19, provisions have been made as stipulated under the extant RBI guidelines on the subject.
- e) Amount recovered against debts written-off in earlier years and provisions no longer considered necessary in the context of the current status of the borrowers, are recognized as income in the Profit and Loss account in the year of recovery.



# DNS BANK

डॉबिवली नागरी सहकारी बँक लि.

(मल्टी-स्टेट शेड्यूलड बँक)

अर्थात् विश्वास मिळे अन् विश्वासाला अर्ध मिळे!

डॉबिवली नागरी सहकारी बँक लि. ६२ वा वार्षिक अहवाल २०२१-२२

## 6. Investments

- a) Investments are classified into “Held for Trading” (HFT), “Available for Sale” (AFS), and “Held to Maturity” (HTM) categories in accordance with the Reserve Bank of India (RBI) guidelines on Classification and Valuation of Investments for Primary (Urban) Co-operative Banks.
- b) For the purpose of disclosure in the Balance Sheet, Investments have been classified under following groups as – Government Securities, Other approved Securities, Shares, Bonds of PSU and Others (including Security Receipts).
- c) Broken period interest on investment is treated as a revenue item. Brokerage, commission, stamp duty etc. pertaining to investments paid at the time of acquisition is charged to revenue.
- d) Investments under HTM category are carried at acquisition cost. The premium paid, if any, on the investments under this category is amortized on pro rata basis over the remaining period of maturity.
- e) Transfers from / to HTM category are done once in a year at acquisition cost or book value or market value on the date of transfer, whichever is least and scrip-wise depreciation, if any, is debited to Profit and Loss account and appreciation, if any, is ignored.
- f) Investments under 'HFT' and 'AFS' are marked to market on the basis of guidelines issued by RBI. The securities are valued scrip-wise and depreciation / appreciation are aggregated for each category. The resultant net depreciation, if any, in each category is recognized in the Profit and Loss account, while the net appreciation, if any, is ignored.
- g) For the purpose of valuation, Market value in the case of Government securities, is determined as per price list issued by RBI or price periodically declared by the Financial Benchmark India Pvt. Ltd. (FBIL). Market Value of the other approved securities is determined on the basis of the 'Yield to Maturity' indicated by Primary Dealers Association of India (PDAI) / Fixed Income and Money Market Derivatives Association of India (FIMMDA), and Financial Benchmark India Pvt. Ltd. (FBIL). Treasury Bills, commercial papers and certificates of deposit being discounted instruments are valued at carrying cost.
- h) Profit on sale of investments in HTM category is credited to Profit and Loss Account and thereafter appropriated to the Capital Reserve Account at the year/period end. Loss on sale is recognized in the Profit and Loss Account. Profit or Loss on sale of Investments under AFS and HFT categories are recognized in the Profit & Loss Account.
- i) The securities sold and purchased under Repo/Reverse Repo are accounted based on guidelines issued by Reserve Bank of India. Securities are transferred as in the case of normal outright sale/purchase transactions and such movement of securities as reflected using the Repo/Reverse Repo Accounts and contra entries. The above entries are reversed

**DNS BANK**

डॉबिवली नागरी सहकारी बँक लि.

(मल्टी-स्टेट शेड्यूल्ड बँक)

अर्थात्ला विश्वास मिळे अन् विश्वासाला अर्थ मिळे!

डॉबिवली नागरी सहकारी बँक लि. ५२ वा वार्षिक अहवाल २०२१-२२

in the date of maturity. Costs and revenue are accounted as interest expenditure / income, as the case may be. Balance under Repo account, TREPS and LAF is reported under Borrowings. Lending under Reverse Repo, LAF & TREPS is shown under Money at call and short notice.

- j) Investment in Security Receipts (SRs) issued by Asset Reconstruction Companies (ARCs) are valued at cost till the expiry of 6 months from the date of acquisition thereof. Thereafter, these are valued on the basis of NAV declared by the ARCs from time to time and any depreciation thereon is recognized in the Profit and Loss Account. Appreciation, if any, in the rating of the SRs over the previous valuation is ignored. Provisioning for SRs is not subject to the guidelines issued by Reserve Bank of India vide circular no. RBI/DOR/2021-22/86 DOR.STR.REC.51/21.04.048/2021-22 dated 24.09.2021 regarding transfer of loan exposures since in the opinion of the Bank these guidelines have prospective effect and hence not applicable to the SRs issued prior to 24.09.2021.

If any specific directives relating to applicability of guidelines are received, there will be impact on the financials of the Bank on account of additional IDR that may have to be created appropriately. The total amount of additional IDR, as assessed by the Bank amounts to Rs.102 Crs leading to reduction in profit. This will further impact CRAR and which may be reduced to 10.41% from the existing CRAR of 14.99% disclosed in financial statements.

## 7. Property, Plant & Equipment (PPE):

- a) Property, Plant and Equipment (PPE) other than premises of the Bank are stated in Balance Sheet at historical cost less accumulated depreciation and impairment loss, if any and except wherever revalued. Cost comprises the purchase price including purchase price, including non-refundable taxes and any directly attributable cost of bringing the asset to its working condition for intended use after deducting trade discount and rebates. Subsequent expenditure incurred on assets put to use is capitalized, only when it increases the future benefit/functioning capability from / of such assets.
- b) Premises are carried at revalued amounts less any accumulated depreciation thereon. The surplus on revaluation is reflected under Revaluation Reserve in the Balance Sheet. As per Revised AS -10 in respect of revalued assets, the additional depreciation consequent to revaluation is charged to Profit & Loss Account and same amount is transferred from Revaluation Reserve to General Reserve.
- c) Depreciation on PPE is recognized based on cost of asset less their residual values over their useful lives, using the Written Down Value Method. The useful life of PPE is considered as per the management's estimate. The estimated useful lives, residual values and depreciation method are reviewed at the end of each Balance Sheet date, with the effect of any changes in estimate accounted for on prospective basis. Depreciation on assets including assets at rented premises (other than computers) is provided on written down value (WDV) based on





the following useful lives of respective assets :-

Assets	Useful Life
Premises	40
Furniture and Fixtures	10
Motor Vehicles	5
Plant & Machinery including ATM, UPS & batteries	4

- d) Depreciation on assets acquired prior to 1<sup>st</sup> October is provided for the whole year otherwise the same are depreciated at 50% of the normal rates.
- e) No Depreciation is provided on assets sold during the year.
- f) Depreciation on Computers is provided as per straight line method (SLM) at the rate of 33.33% as prescribed by RBI.
- g) Depreciation is not provided on the freehold land. Leasehold land is not amortized over the period of the lease.
- h) The cost of assets not put to use before such date are disclosed under "Capital work in progress".
- i) Profit or loss on sale / disposal of assets is recognized in the year in which the sale / disposal takes place.
- j) Asset individually costing less than Rs. 5000 or having life cycle less than 2 years are not capitalized but charged to the Profit & Loss account in the year of purchase.
- k) Impairment: - The carrying amounts of assets are reviewed at each balance sheet date for any indication of impairment based on internal/external factors. An impairment loss is recognized wherever the carrying amount of an asset exceed its recoverable amount. The recoverable amount is the greater of the asset's net selling price and value in use.

## 8. Deposits for utilities

Deposits for services like telephone, electricity etc. paid to concerned authorities are accounted as expenditure in the year in which relevant service connection is installed.

**DNS BANK**

डॉबिवली नागरी सहकारी बँक लि.  
(मल्टी-स्टेट शेड्युल्ड बँक)  
अर्थात् विश्वास मिळे अन् विश्वासाला अर्थ मिळे!

डॉबिवली नागरी सहकारी बँक लि. ५२ वा वार्षिक अहवाल २०२१-२२

## 9. Employee Benefits

### a) Provident Fund

It is a defined contribution scheme. The eligible employees of the Bank are entitled to receive benefits under the Provident Fund, where, both the employee and the Bank contribute monthly at a stipulated rate to the Government Provident Fund. The Bank has no liability for future Provident Fund benefits other than its annual contribution and recognizes such contributions as an expense to Profit and Loss Account in the period in which employee renders the related service.

### b) Gratuity

The Bank operates defined benefit plan for its employees, viz. gratuity liability. The cost of providing benefits under these plans is determined on the basis of actuarial valuation at each year-end. The Bank has obtained a Unit Linked insurance policy from HDFC, Kotak and maintain fund under trust deed with Life Insurance Corporation of India (LIC) for gratuity payment to employees. The shortfall, if any, between the present value of the benefit obligation and the fair value of plan assets as on 31<sup>st</sup> March is paid/provided for and recognized as expense in the Profit and Loss Account.

### c) Compensated Absences

Encashment of accumulated leaves is defined benefit plan. The bank measures the expected cost of such absences as an additional amount that it expects to pay as a result of the unused entitlement that has accumulated at the Balance Sheet date. Such compensated absences are provided for based actuarial valuation at the year end. The bank has obtained a Unit linked insurance policy from HDFC and Kotak for encashment of absences of employees. The shortfall, if any, between the present value of the benefit obligation and the fair value of plan assets as on 31<sup>st</sup> March is paid/provided for and recognized as expense in the Profit and Loss Account.

d) Ex-Gratia is appropriated out of net profit in accordance with the Multi – State Cooperative Societies Act, 2002.

## 10. Segment Reporting

- The Bank's operating businesses are organized and managed separately according to the nature of the services provided, with each segment representing a different business unit.
- Income and expenses in relation to the segments are categorized based on the items that are individually identifiable to the segments.

**DNS BANK**

डॉबिबली नागरी सहकारी बँक लि.

(मल्टी-स्टेट शेड्युल्ड बँक)

अर्थात् विश्वास मिळे अन् विश्वासाला अर्थ मिळे!

डॉबिबली नागरी सहकारी बँक लि. ५२ वा वार्षिक अहवाल २०२१-२२

- c) Deposits, interest paid/payable on deposits, borrowings and interest paid/payable on borrowings are allocated in the ratio average advances in the segments Treasury, Corporate/Wholesale Banking, Retail Banking and other banking operations, respectively.
- d) Unallocated expenses include general corporate income and expenses items which are not allocated to any business segment.
- e) Assets and liabilities that can not be allocated to specifically identifiable segments are grouped under unallocated assets and liabilities.

## 11. Lease Payment

Operating lease payments are recognized as an expense in the Profit & Loss Account over the lease term in accordance with the AS 19 'Leases', issued by ICAI. In the opinion of the Bank, the leave and license agreements entered into by the Bank for the use of premises for its banking business are cancellable.

## 12. Taxes on Income

- a. Tax expense comprises of current and deferred tax.
- b. Current tax is the amount of Income tax determined to be payable in respect of taxable income for a period calculated in accordance with the provisions of the Income Tax Act, 1961, rules framed there under and the Income Computation and Disclosure Standards (ICDS) Deferred tax reflects impact of timing differences between the accounting income and taxable income for the year and is accounted for using the currently enacted tax rates and laws as at the balance sheet date. Deferred tax assets arising from timing differences are recognized to the extent there is reasonable certainty that these would be realized in future and are reviewed for the appropriateness of their respective carrying values at each balance sheet date.
- c. Current tax is debited to the Profit and Loss Account. The impact of changes in DTA and DTL is recognized in the Profit and Loss Account.
- d. Deferred tax assets in case of unabsorbed losses are recognized only if there is virtual certainty that such deferred tax asset can be realized against future taxable income.
- e. Deferred Tax Assets are reassessed at each reporting date, based upon management's judgement as to whether the realisation is reasonably certain.

**DNS BANK**

डॉबिवली नागरी सहकारी बँक लि.

(मल्टी-स्टेट शेड्यूल्ड बँक)

अर्थात् विश्वास मिळे अन् विश्वासाला अर्ध मिळे!

डॉबिवली नागरी सहकारी बँक लि. ५२ वा वार्षिक अहवाल २०२१-२२

### 13. Earnings Per Share

- Basic and diluted Earnings per Share is computed in accordance with AS 20. Basic Earnings per Share is computed by dividing the net profit after tax by the weighted average number of equity shares outstanding for the year.
- Diluted Earnings per Share reflect the potential dilution that could occur if the securities or other contracts to issue equity shares were exercised or converted during the period. Diluted Earnings per Share is computed by dividing the net profit after tax by the sum of the weighted average number of equity shares and dilutive potential equity shares outstanding at the year end.

### 14. Reserve Fund and other reserves

- Entrance fees and Nominal membership fees are transferred to Statutory Reserve Fund in year in which the same is collected.
- Dividends remaining unclaimed for 3 years are transferred to Statutory Reserve Fund.

### 15. Provisions, Contingent Liabilities and Contingent Assets

In conformity with AS 29 on Provisions, Contingent Liabilities, the Bank recognizes provisions only when it has a present obligation as a result of a past event where it is probable that an outflow of resources embodying economic benefits will be required to settle the obligation, in respect of which a reliable estimate of the amount of the obligation can be made. Provisions are not discounted to their present value and are determined based in the best estimate required to settle the obligation at the Balance Sheet date. These are reviewed at each Balance sheet date and adjusted to reflect the current best estimates.

### 16. Accounting for Amalgamation / Merger

Accounting for Amalgamation in case of amalgamated Banks with the Bank is carried out as per the scheme approved by the RBI, from time to time in consonance with AS 14 'Accounting for Amalgamation' issued by ICAI.

### 17. Net Profit or Loss for the period, Prior Period Items and Changes in Accounting Policies

The financial statements prepared represent the ordinary activities undertaken by the Bank as part of its business. The Bank recognises an income or expense as an Extraordinary item which is distinct from its ordinary activities of the enterprise and, therefore, are not expected to recur frequently or regularly.



**DNS BANK**

डॉंबिवली नागरी सहकारी बँक लि.  
(मल्टी-स्टेट शेड्यूल्ड बँक)  
अर्थात् विश्वास मिळे अन् विश्वासाला अर्थ मिळे!

डॉंबिवली नागरी सहकारी बँक लि. ५२ वा वार्षिक अहवाल २०२१-२२

The Bank recognises any income or expense which relates to a period prior to the reporting financial year as a prior period item.

**For Dombivli Nagari Sahakari Bank Limited**

**R. N. Shete**

**CEO & Jt. General Manager**

**Y. D. Valunjkar**

**Director**

**CA. A. A. Marathe**

**Director**

**Adv. G. V. Dhargalkar**

**Chairman**

**Subject to our report of even date**

**For M/s Kirtane & Pandit LLP**

**Chartered Accountants**

**Firm Regn No. 105215W / W100057**

**CA. Sandeep D. Welling**

**Partner**

**Membership No. 044576**

**Place : Dombivli**

**Date : 27/06/2022**

**DNS BANK**

डोंबिवली नागरी सहकारी बँक लि.  
(मल्टी-स्टेट शेड्यूल्ड बँक)  
अर्थात् विश्वास मिळे अन् विश्वासाला अर्थ मिळे!

डोंबिवली नागरी सहकारी बँक लि. ५२ वा वार्षिक अहवाल २०२१-२२

## B. NOTES TO ACCOUNTS

### A Disclosure Requirements as per Accounting Standards

#### I. DEPRECIATION ON FIXED ASSETS

- i. Premises include Leasehold Land of the Central Office of Rs. 543.51 Lakhs (previous year Rs. 543.51 Lakhs). The bank is not amortising the lease amount over the life of the lease.
- ii. The Bank had revalued its Freehold Land & Buildings based on the valuations made by independent valuer's during the year. The net appreciation of Rs.1706.49 Lakhs on revaluation was credited to Revaluation Reserve as on 31<sup>st</sup> March 2021. As per revised AS 10 an amount of Rs. 39.17 lakhs being current year depreciation on Revalued portion has been charged to Profit and Loss Account. Similarly, an amount of Rs. 39.17 lakhs is transferred from Revaluation Reserve to General Reserve.

#### II. EMPLOYEE BENEFITS (AS-15)

##### i. Defined Contribution Schemes

Bank's employees are covered by Provident Fund to which the Bank makes a defined contribution measured as a fixed percentage of basic salary & variable D.A..

During the year an amount of Rs. 304.23 lakhs (P.Y. Rs. 260.73 Lakhs) has been charged to Profit and Loss account and deposited with the Commissioner of Provident Fund, Thane towards provident and family pension funds. It is included in Salaries Allowances PF Gratuity as debited to Profit and Loss Account.

##### ii. Defined Benefit Schemes Gratuity Fund & Leave encashment

The Bank makes contributions for the gratuity liability of the employees, to the Dombivli Nagari Sahakari Bank Employees Group Gratuity Trust.

The said Group Gratuity Scheme funds are invested in LIC, HDFC Life & Kotak Life Insurance Limited.

Employees of the Bank are entitled to accumulate their earned/ privilege leave upto a maximum of 240 days. A maximum of 30 days leave is eligible for encashment in each year.

The Bank has carried out actuarial valuation of these benefits using the Projected Unit Credit Method as required by RBI and by the Accounting Standard 15 issued by the ICAI.

The following table sets out the status of the defined benefit schemes and the amounts recognised in the Bank's financial statements as at March 31, 2022 based on the actuarial valuation report obtained by the bank as required under AS-15(R) and the Guidance Note issued by the Institute of Actuaries of India.



# DNS BANK

डॉ.बि.व.ली. नागरी सहकारी बँक लि.

(मल्टी-स्टेट शेड्यूल्ड बँक)

अर्थात् विश्वास मिळे अन् विश्वासाला अर्ध मिळे!

डॉ.बि.व.ली. नागरी सहकारी बँक लि. ५२ वा वार्षिक अहवाल २०२१-२२

		Gratuity As at March 31, 2022 (₹ in Lakhs)	Gratuity As at March 31, 2021 (₹ in Lakhs)	Leave Encashment As at March 31, 2022 (₹ in Lakhs)	Leave Encashment As at March 31, 2021 (₹ in Lakhs)
<b>a)</b>	<b>Change in Defined Benefit Obligations:</b>				
	Projected benefit obligation, beginning of the year (April 1, 2021)	2,043.37	1,871.50	912.79	846.07
	Interest cost	140.18	128.01	62.62	57.87
	Service Cost	83.11	72.19	57.32	51.77
	(Benefits Paid)	(314.08)	(239.75)	(200.91)	(150.14)
	Actuarial (gain) / loss	626.33	211.42	407.31	107.22
	<b>Projected benefit / obligation, end of the year</b>	<b>2,578.91</b>	<b>2,043.37</b>	<b>1,239.13</b>	<b>912.79</b>
<b>b)</b>	<b>Change in Fair Value of Plan Assets :</b>				
	Fair value of plan assets, beginning of the year (April, 1, 2021)	2,059.36	1,877.62	1,294.79	1,304.04
	Expected return on plan assets	141.27	129.19	88.82	89.20
	Employer's contributions	300.00	225.00	200.00	--
	Benefits paid	(314.08)	(239.75)	(200.91)	(150.14)
	Actuarial gain / (loss)	(19.34)	67.30	(22.98)	51.69
	<b>Fair value of plan assets at the end of the year</b>	<b>2,167.21</b>	<b>2,059.36</b>	<b>1,359.72</b>	<b>1,294.79</b>
<b>c)</b>	<b>Amount Recognized in the Balance Sheet</b>				
	Present value of benefit / obligation at March 31, 2022	(2,578.91)	(2,043.37)	(1,239.13)	(912.79)
	Fair Value of Plan assets at March 31, 2022	<b>2,167.21</b>	(2,059.37)	<b>1,359.72</b>	1,294.79
	<b>Surplus / (Deficit) recognized in the Balance Sheet</b>	<b>(411.70)</b>	15.99	<b>120.59</b>	382.00
<b>d)</b>	<b>Net cost for the year ended March 31, 2022</b>				
	Service cost	83.11	72.19	57.32	51.77
	Interest cost	(1.09)	(1.18)	(26.20)	(31.33)
	Net Actuarial (gain) / loss	645.67	144.12	430.29	55.53
	<b>Net cost</b>	<b>727.69</b>	215.13	461.41	75.97
<b>e)</b>	<b>Balance Sheet Reconciliation</b>				
	<b>Opening Net Liability</b>	(15.99)	(6.12)	(382.00)	(457.97)
	<b>Expenses as above</b>	<b>727.69</b>	215.13	<b>461.41</b>	75.97
	<b>(Employer's Contribution)</b>	<b>(300.00)</b>	(225.00)	<b>(200.00)</b>	-
	<b>Net Liability / (Asset) recognized in Balance Sheet</b>	<b>(411.70)</b>	(15.99)	(120.59)	(382.00)
<b>f)</b>	<b>Category of Assets as at March 31, 2022</b>				
	Insurer Managed Funds	<b>2,167.21</b>	2,059.36	<b>1,359.72</b>	1,294.79
	Others	NIL	NIL	NIL	NIL
	<b>Total</b>	<b>2,167.21</b>	2,059.36	<b>1,359.72</b>	1,294.79
<b>g)</b>	<b>Assumptions used in accounting :</b>				
	Discount rate	7.15%	6.86%	7.15%	6.86%
	Rate of Return on plan assets	7.15%	6.86%	7.15%	6.86%
	Salary escalation rate	6.00%	2.60%	6.00%	2.60%
	Attrition Rate	4.23%	4.30%	4.23%	4.30%
	<b>Mortality Table</b>				
<b>h)</b>	<b>Other Details :</b>	Indian Assured Lives Mortality (2006-08)	Indian Assured Lives Mortality (2006-08)	Indian Assured Lives Mortality (2006-08)	Indian Assured Lives Mortality (2006-08)
	No. of members	733	759	733	759
	Salary p.m.	275.22	250.14	275.22	250.14
	Retirement Age	58 Years	58 Years	58 Years	58 Years



# DNS BANK

डॉंबिवली नागरी सहकारी बँक लि.  
(मल्टी-स्टेट शेड्यूल्ड बँक)  
अर्थात् विश्वास मिळे अन् विश्वासाला अर्थ मिळे।

डॉंबिवली नागरी सहकारी बँक लि. ५२ वा वार्षिक अहवाल २०२१-२२

The expected return on plan assets is determined considering several applicable factors mainly the composition of the plan assets held, assessed risk of assets management, historical results of the return on plan assets and the policy for plan assets management.

### III. SEGMENT REPORTING (AS-17)

- The bank operates in two segments- Banking & Non-Banking Services and Treasury services. These segments have been identified in line with AS-17 on Segment Reporting after considering the nature and risk profile of the products and services, the target customer profile, the organization structure and the internal reporting system of the bank. The bank has disclosed business segment as the primary segment. The bank operates only in Maharashtra, where geographical risk and returns are similar hence there are no reportable geographical segments.
- Segment revenue, results, assets and liabilities include the amounts identifiable to each of the segments as also amounts allocated, as estimated by the management. Assets and liabilities that cannot be allocated to identifiable segments are grouped under unallocated assets and liabilities.

(₹ in Lakhs)

Sr. No.	Particulars	Year ended March 31, 2022	Year ended March 31, 2021
<b>a.</b>	<b>Segment Revenue</b>		
	Retail Banking	14,848.30	14,848.38
	Corporate Banking	10,357.80	14,363.04
	Other Banking Operations	786.52	843.75
	Treasury	12,861.31	16,086.71
	<b>TOTAL</b>	<b>38,853.92</b>	<b>46,141.87</b>
	<b>Less :- Segment Cost and Provisions</b>		
	Retail Banking	11,177.63	11,992.41
	Corporate Banking	9,297.28	11,282.73
	Other Banking Operations	456.46	204.89
	Treasury	14,718.30	16,337.43
	<b>TOTAL</b>	<b>35,649.68</b>	<b>39,817.46</b>
<b>b.</b>	<b>Segment Results - Profit / (Loss) before tax</b>		
	Retail Banking	3,670.66	2,855.97
	Corporate Banking	1,060.52	3,080.31
	Other Banking Operations	330.06	638.85
	Treasury	(1,857.00)	(250.72)
	<b>TOTAL</b>	<b>3,204.25</b>	<b>6,324.42</b>



**DNS BANK**

डॉ.बि.व.ली. नागरी सहकारी बँक लि.

(मल्टी-स्टेट शेड्युल्ड बँक)

अर्थात् विश्वास मिळे अन् विश्वासाला अर्थ मिळे!

**डॉ.बि.व.ली. नागरी सहकारी बँक लि. ५२ वा वार्षिक अहवाल २०२१-२२**

(₹ in Lakhs)

Sr. No.	Particulars	Year ended March 31, 2022	Year ended March 31, 2021
	Add : Other unallocable income		
	Less : Other unallocable expenditure	--	2,715.28
	Total Profit before tax	3,204.25	3,609.14
	Income taxes & Deferred Tax	768.98	(297.48)
	Net Profit after Tax	2,435.26	3,906.62
c.	<b>Segment assets</b>		
	Retail Banking	1,47,072.56	1,40,073.88
	Corporate Banking	1,25,156.55	1,38,666.01
	Other Banking Operations	2,701.01	24,182.03
	Treasury	1,73,385.44	1,79,198.47
	Unallocated corporate assets	8,959.41	9,630.53
	<b>Total Assets</b>	<b>4,57,274.98</b>	<b>4,91,750.02</b>
d.	<b>Segment liabilities</b>		
	Retail Banking	3,68,415.79	3,84,904.94
	Corporate Banking	54,862.95	55,464.33
	Other Banking Operations	718.89	344.44
	Treasury	2,291.56	16,422.59
	Unallocated corporate liabilities	30,985.79	34,614.63
	<b>Total Liabilities</b>	<b>4,57,274.98</b>	<b>4,91,750.92</b>

**IV. Related Party Disclosures (AS-18)**

The Bank has disclosed the necessary information regarding related parties to the extent permissible by the Banking Regulation Act, 1949 by way of loans given to Directors and their relatives.

There are no Related Parties requiring disclosure under Accounting Standard 18 (AS 18) issued by the I.C.A.I. other than Following Key Management Personnel of the Bank

Mr. Gopal Giridhar Paranjpe, CEO & General Manager upto 30/09/2021

Mr. Rejesh Narendra Shete Joint General Manager & CEO from 01/10/2021

However in terms of the R.B.I. Circular dated 29.03.2003, CEO & General Manager being a single party covered by this category, no further details need to be disclosed.



# DNS BANK

डॉंबिवली नागरी सहकारी बँक लि.  
(मल्टी-स्टेट शेड्युल्ड बँक)  
अर्थात् विश्वास मिळे अन् विश्वासाला अर्थ मिळे!

डॉंबिवली नागरी सहकारी बँक लि. ५२ वा वार्षिक अहवाल २०२१-२२

## V. LEASES (AS 19)

For the Financial Year 2021-22 the bank has paid actual lease rent of Rs 1,095.24 Lakhs

## VI. EARNINGS PER SHARE (EPS) (AS-20)

(₹ in Lakhs)

	Year ended March 31, 2022	Year ended March 31, 2021
Net profit considered for EPS calculation (₹ in lakhs)	2,435.26	3,906.62
Weighted average number of equity shares outstanding during the period (Actual)	27,931,778.42	29,109,359.00
EPS (Basic and Diluted)	8.72	13.42
Face Value per Equity Share	50/-	50/-

## VII. ACCOUNTING FOR TAXES ON INCOME (AS-22)

### i) Deferred Tax Assets/Liabilities

(₹ in Lakhs)

	For the year ended March 31, 2022	Balance D.T.A. as on March 31, 2022	Balance D.T.A. as on March 31, 2021
<b>Deferred Tax Asset (Others)</b>			
Provision of BDDR* (Net)	(769.00)	1,365.70	2,134.70
Provision for Standard Asset	(52.00)	242.00	294.00
Provision for Diminution in fair value of Restructured A/c	--	6.00	6.00
GL Prov Restructured of SME	--	66.00	66.00
GL Prov on Restructured NON SME	100.00	165.00	65.00
Depreciation on fixed assets	(41.98)	30.13	72.11
Carry Forward Loss	--	9.00	9.00
<b>Total (A)</b>	<b>(768.98)</b>	<b>1,878.83</b>	<b>2,637.81</b>
<b>Deferred Tax Liabilities (B)</b>	<b>0.00</b>	<b>0.00</b>	<b>0.00</b>
<b>Total Deferred Tax Asset (Net) (A) + (B)</b>	<b>(768.98)</b>	<b>1,878.83</b>	<b>2,646.81</b>

### ii) Provision of Taxation

(₹ in Lakhs)

	For the year ended March 31, 2022	For the year ended March 31, 2021
Income Tax	0.00	0.00

The provision is made on judgemental consideration of the Bank.



# DNS BANK

डॉबिवली नागरी सहकारी बँक लि.  
(मल्टी-स्टेट शेड्युल्ड बँक)  
अर्थात् विश्वास मिळे अन् विश्वासाला अर्थ मिळे!

डॉबिवली नागरी सहकारी बँक लि. ५२ वा वार्षिक अहवाल २०२१-२२

## VIII. IMPAIRMENT OF ASSETS (AS-28)

Fixed assets acquired by the bank are treated as 'Corporate Assets' and are not 'Cash Generating Unit' as defined by AS-28. In the opinion of the management there is no impairment of any of the fixed assets of the Bank.

### B DISCLOSURES AS PER RBI MASTER DIRECTION

**DOR.ACC.REC.NO.45/21.04.018/2021-22 DATED 30.08.2021 (UPDATED AS ON 15.11.2021)**

#### 1. REGULATORY CAPITAL

##### a) Composition of Regulatory Capital

(₹ in Lakhs)

Sr. No.	Particulars	Current Year	Previous Year
i)	Paid up Share Capital & Reserves net of deductions	28,291.67	27,994.33
ii)	Other Tier 1 Capital	-	-
iii)	Tier 1 Capital (i+ii)	28,291.67	27,994.33
iv)	Tier 2 Capital	5,082.72	9,638.38
v)	Total Capital (Tier 1 + Tier 2)	33,374.39	37,632.71
vi)	Total Risk Weighted Assets (RWAs)	22,610.29	281,189.42
vii)	Paid up Share Capital and Reserves as percentage of RWAs	14.99%	9.96%
viii)	Tier 1 Ratio (Tier 1 Capital as a percentage of RWAs)	12.71%	9.96%
ix)	Tier 2 Ratio (Tier 1 Capital as a percentage of RWAs)	2.28%	3.43%
x)	Capital to Risk weighted Assets Ration (CRAR) (Total Capital as a percentage of RWAs)	14.99%	13.38%
xi)	Amount of Paid up Capital raised during the year (net of refund)	(365.38)	436.84
xii)	Amount of non-equity Tier 1 Capital raised during the period (Perpetual Non-Cumulative Preference Shares)	271.75	363.50
xiii)	Amount of Tier 2 Capital raised during the period (Long Term Deposits)	NIL	NIL

b) Draw Down from Reserves - During the year no drawdown from Reserves is made.

**DNS BANK**

डॉ.बि.व.ली. नागरी सहकारी बँक लि.

(मल्टी-स्टेट शेड्यूल्ड बँक)

अर्थात् विश्वास मिळे अन् विश्वासाला अर्थ मिळे!

डॉ.बि.व.ली. नागरी सहकारी बँक लि. ६२ वा वार्षिक अहवाल २०२१-२२

**2. Asset Liability Management as on 31<sup>st</sup> March 2022**

Particulars	Day 1	2 to 7 Days	8 to 14 Days	15 to 30 Days	31 Days to 2 months	Over 2 months & to 3 months	Over 3 months & upto 6 months	Over 6 months & upto 1 year	Over 1 year & upto 3 years	Over 3 years & upto 5 years	Over 5 years	Total
Deposits	29,208.85	13,346.75	11,793.16	6,716.17	12,089.31	12,954.96	38,943.92	89,369.54	1,69,001.77	9,164.07	931.70	3,93,520.20
Advances	14,150.55	376.02	430.35	3,430.39	1,905.91	4,535.44	18,383.79	29,932.46	11,241.88	19,759.55	84,115.05	1,88,261.39
Investments (included FDR with other B)	0	0	7,031.47	0.78	6,473.38	26,923.43	18,984.06	4,296.18	7,506.43	6,234.08	1,10,568.71	1,88,018.51
Borrowing	0.00	0	0	0	475.40	0	2,064.20	2,930.30	4,500.00	0	0	9,969.90
Foreign Currency Assets	-	-	-	-	-	-	-	-	-	-	-	-
Foreign Currency Liabilities	-	-	-	-	-	-	-	-	-	-	-	-

**3. Investment****a) Composition of Investment Portfolio****Investment in India as at 31st March 2022**

(₹ in Lakhs)

	Government Securities	Other Approved Securities	Shares	Debentures and bonds	Subsidiaries and / or Joint Ventures	Other	Total Investments
<b>Held to Maturity</b>							
Gross	99,294.61	-	15.84	-	-	-	99,310.45
Less : Provision for non-performing Investments (NPI)	0.00	-	14.88	-	-	-	14.88
Net	99,294.61	-	0.96	-	-	-	99,295.57
<b>Available for Sale</b>							
Gross	7,031.47	-	-	3,406.07	-	16,296.91	26,734.43
Less : Provision for depreciation & NPI	96.14	-	-	909.94	-	1,218.34	2,224.42
Net	6,935.32	-	-	2,496.12	-	15,078.57	24,510.01
<b>Held for Trading</b>							
Gross	0.00	-	-	-	-	-	0.00
Less : Provision for depreciation & NPI	0.00	-	-	-	-	-	0.00
Net	0.00	-	-	-	-	-	0.00
Total Investments	1,06,326.08	0.00	15.84	3,406.07	0.00	16,296.91	1,26,044.90
Less : Provision for non-performing Investments	0	-	14.88	700.00	-	0.00	714.88
Less : Provision for depreciation and NPI	96.14	-	0.00	209.94	-	1,218.34	1,524.42
Net	1,06,229.93	-	0.96	2,496.12	-	19,915.99	1,28,643.00

**DNS BANK**डॉ.बि.व.ली. नागरी सहकारी बँक लि.  
(मल्टी-स्टेट शेड्यूल्ड बँक)  
अर्थात् विश्वास मिळे अन् विश्वासाला अर्ध मिळे!**डॉ.बि.व.ली. नागरी सहकारी बँक लि. ५२ वा वार्षिक अहवाल २०२१-२२****Investment in India as at 31st March 2021****(₹ in Lakhs)**

	Government Securities	Other Approved Securities	Shares	Debentures and bonds	Subsidiaries and / or Joint Ventures	Other	Total Investments
<b>Held to Maturity</b>							
Gross	1,03,414.99		15.84				1,03,430.83
Less : Provision for non-performing Investments (NPI)	0.00	-	14.88	-	-	-	14.88
Net	1,03,414.99		0.96				1,03,415.95
<b>Available for Sale</b>							
Gross	500.67			4,121.24		23,297.70	27,919.61
Less : Provision for depreciation & NPI	8.95			625.06		1,298.50	1,932.51
Net	491.72			3,496.18		21,999.20	25,980.16
<b>Held for Trading</b>							
Gross	0.00	-	-	-	-	-	0.00
Less : Provision for depreciation & NPI	0.00	-	-	-	-	-	0.00
Net	0.00	-	-	-	-	-	0.00
<b>Total Investments</b>	<b>1,03,915.66</b>	<b>0.00</b>	<b>15.84</b>	<b>4,121.24</b>	<b>0.00</b>	<b>23,297.70</b>	<b>1,31,350.44</b>
Less : Provision for non-performing Investments	0	-	14.88	598.00	-	0.00	612.88
Less : Provision for depreciation and NPI	8.95		0	27.06		1,298.50	1,334.51
Net	1,03,906.71	0.00	0.96	3,496.18	0.00	21,999.20	1,29,403.05

**b) Movement of Provisions for Depreciation and Investment Fluctuation Reserve****(₹ in Lakhs)**

Particulars	Current Year	Previous Year
<b>i) Movement of provisions held towards depreciation of investments</b>		
a) Opening Balance	1,947.39	420.89
b) Add : Provisions made during the year	750.00	1,526.50
c) Less : Write off / write back excess Provisions during the year	(458.08)	1,947.39
<b>ii) Movement of Investment Fluctuation Reserve</b>		
a) Opening Balance	418.09	418.09
b) Add : Amount transferred during the year	104.00	0
c) Less : Drawdown	0	0
d) Closing Balance	522.09	418.09
Closing Balance in IFR as a percentage of closing balance of Investments in AFS and HFT Category	5.00%	9.04%

Note : As per consistent policy of the Bank IFR is not created on security receipts.

**DNS BANK**डॉ.बि.व.ली. नागरी सहकारी बँक लि.  
(मल्टी-स्टेट शेड्यूल्ड बँक)  
अर्थात् विश्वास मिळे अन् विश्वासाला अर्ध मिळे!**डॉ.बि.व.ली. नागरी सहकारी बँक लि. ५२ वा वार्षिक अहवाल २०२१-२२****c) Non-SLR Investment Portfolio****i) NON PERFORMING NON-SLR INVESTMENTS**

(₹ in Lakhs)

Particulars	Current Year	Previous Year
Opening Balance	3,005.26	2,305.26
Additions during the year	NIL	700.00
Reductions during the year	2,290.38	NIL
Closing Balance	714.88	3,005.26
Total Provisions held (includes Rs. 14.88 Lakhs for Apex Bank Shares)	714.88	647.28

**ii) ISSUER COMPOSITION OF NON-SLR INVESTMENTS (excluding interbank fixed deposits and excluding non-slr central govt securities)**

(₹ in Lakhs)

Sr. No.	Issuer	Amount		Extent of Private Placement		Extent of 'Below Investment Grade' Securities		Extent of 'Unrated' Securities		Extent of 'Unlisted' Securities	
		(3)	(4)	(5)	(6)	(7)					
(1)	(2)	Current Year	Previous Year	Current Year	Previous Year	Current Year	Previous Year	Current Year	Previous Year	Current Year	Previous Year
(i)	PSUs	500.00	500.00	NIL	NIL	NIL	NIL	NIL	NIL	NIL	NIL
(ii)	FIs	2,888.53	3,598.71	NIL	NIL	700.00	2,990.38	NIL	NIL	NIL	NIL
(iii)	Banks (Bonds)	0.00	NIL	NIL	NIL	NIL	NIL	NIL	NIL	NIL	NIL
(iv)	Private Corporate	22.53	22.53	NIL	NIL	NIL	NIL	NIL	NIL	NIL	NIL
(v)	Subsidiaries / Joint Ventures	NIL	NIL	NIL	NIL	NIL	NIL	NIL	NIL	NIL	NIL
(vi)	Others (Certificate of deposit)	NIL	NIL	NIL	NIL	NIL	NIL	NIL	NIL	NIL	NIL
(vii)	Less : Provision held towards depreciation	909.94	632.40	NIL	NIL	NIL	700.00	632.40	NIL	NIL	NIL
	<b>Net Total</b>	<b>2,496.12</b>	<b>3,488.84</b>	<b>NIL</b>	<b>NIL</b>	<b>0.00</b>	<b>2,357.98</b>				

**d) REPO TRANSACTION**

(₹ in Lakhs)

		Minimum outstanding during the year	Maximum outstanding during the year	Daily average outstanding during the year	Balance as on March 31, 2021
	<b>Securities sold under repo</b>				
i)	Government Securities	92 (P. Y. 5.00)	13,000.00 (P.Y.14,000.00)	2,138 (P.Y. 900.38)	0.00 (P.Y. 14,000)
ii)	Corporate Debt Securities	NIL	NIL	NIL	NIL
	<b>Securities Purchased under reverse repo</b>				
i)	Government Securities	84 (P. Y. 171.10)	24,000 (P.Y. 20,075.70)	5,234 (P.Y. 31,80.92)	30,201 (P.Y. 1,500.00)
ii)	Corporate Debt Securities	NIL	NIL	NIL	NIL

**DNS BANK**

डॉबिवली नागरी सहकारी बँक लि.

(मल्टी-स्टेट शेड्युल्ड बँक)

अर्थात् विश्वास मिळे अन् विश्वासाला अर्ध मिळे !

डॉबिवली नागरी सहकारी बँक लि. ५२ वा वार्षिक अहवाल २०२१-२२

**4. Assets Quality****a) Classification of advances and provisions held as on 31<sup>st</sup> March 2022**

(₹ in Lakhs)

Particulars		Standard	Non-Performing			Total	
(i)	Movement of NPAs (Gross)	Total Standard Advances	Sub-standard	Doubtful	Loss	Total Non-Performing Advances	
(a)	Opening balance	2,23,505.69	6,200.65	8,914.95	0.00	15,115.62	2,38,621.30
(b)	Add : Additions during the year					9,521.79	
(c)	Less : Reductions during the year					12,610.24	
(d)	Closing Balance	1,76,234.24	7,336.91	4,690.24	0.00	12,027.15	1,88,261.39
	Reductions in Gross NPA due to :						
	Upgradation					1,439.62	
	Recoveries (excluding recoveries from upgraded accounts)					3,787.46	
	Write Off					7,383.17	
	Sale to ARC					0.00	
<b>ii)</b>	<b>Provisions (excluding floating provisions)</b>						
(a)	Opening balance of provision held	840.32	4,872.94	3,414.62	0.00	8,287.56	9,127.88
(b)	Add : Fresh Additions during the year	0.00	0.00	0.00	0.00	3,594.37	3,594.37
(c)	Less : Excess Provision reversed / write off	150.00	0.00	0.00	0.00	7,383.17	7,533.17
(d)	Closing Balance	690.32	2,129.68	2,416.08	0.00	4,498.76	5,189.08
<b>iii)</b>	<b>Net NPAs</b>						
(a)	Opening Balance					6,828.06	
(b)	Add : Fresh Additions during the year					5,927.41	
(c)	Less : Reductions during the year					5,227.08	
(d)	Closing Balance					7,528.39	



# DNS BANK

डॉबिवली नागरी सहकारी बँक लि.  
(मल्टी-स्टेट शेड्युल्ड बँक)  
अर्थात् विश्वास मिळे अन् विश्वासाला अर्थ मिळे!

डॉबिवली नागरी सहकारी बँक लि. ५२ वा वार्षिक अहवाल २०२१-२२

Particulars		Standard	Non-Performing				Total
(iv)	<b>Floating Provisions</b>						
(a)	Opening balance	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00
(b)	Add : Additional Provisions made during the year	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00
(c)	Less : Amount draw down during the year	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00
(d)	Closing Balance	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00
v)	<b>Technical / Prudential write-offs and recoveries made thereon</b>						
(a)	Opening balance	0.00	0.00	0.00	0.00	0.00	40,22.50
(b)	Add : Additions during the year	0.00	0.00	0.00	0.00	0.00	7,383.17
(c)	Less : Recoveries during the year	0.00	0.00	0.00	0.00	0.00	3,844.68
(d)	Closing balance	0.00	0.00	0.00	0.00	0.00	43,760.99

ii) As on 31<sup>st</sup> March 2021

(₹ in Lakhs)

Particulars		Standard	Non-Performing				Total
(i)	<b>Movement of NPAs (Gross)</b>	<b>Total Standard Advances</b>	<b>Sub-standard</b>	<b>Doubtful</b>	<b>Loss</b>	<b>Total Non-Performing Advances</b>	
(a)	Opening balance	2,45,078.34	19,719.58	1,031.42	0.00	20,751.00	2,65,829.34
(b)	Add : Additions during the year					7,325.11	
(c)	Less : Reductions during the year					12,960.50	
(d)	Closing Balance	2,23,505.69	6,200.65	8,914.95	0.00	15,115.62	2,38,621.30
	Reductions in Gross NPA due to :						
	Upgradation					757.12	
	Recoveries (excluding recoveries from upgraded accounts)					846.38	
	Write Off					7,095.38	
	Sale to ARC					4,261.62	





# DNS BANK

डॉबिवली नागरी सहकारी बँक लि.  
(मल्टी-स्टेट शेड्युल्ड बँक)  
अर्थात् विश्वास मिळे अन् विश्वासाला अर्थ मिळे!

डॉबिवली नागरी सहकारी बँक लि. ५२ वा वार्षिक अहवाल २०२१-२२

Particulars		Standard	Non-Performing				Total
<b>(ii)</b>	<b>Provisions (excluding floating provisions)</b>						
(a)	Opening balance of provision held	1,020.32	6,072.34	400.07	0.00	6,472.41	7,492.73
(b)	Add : Fresh Additions during the year	0.00	0.00	0.00	0.00	6,927.45	6,927.45
(c)	Less : Excess Provision reversed / write off	180.00	0.00	0.00	0.00	7,832.52	8,012.52
(d)	Closing Balance	840.32	4,872.94	3,414.62	0.00	8,287.56	9,127.88
<b>(iii)</b>	<b>Net NPAs</b>						
(a)	Opening balance					14,278.59	
(b)	Add : Fresh Additions during the year					(2,322.55)	
(c)	Less : Reductions during the year					5,127.98	
(d)	Closing balance					6,828.06	
<b>(iv)</b>	<b>Floating Provisions</b>						
(a)	Opening balance	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00
(b)	Add : Additional Provisions made during the year	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00
(c)	Less : Amount draw down during the year	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00
(d)	Closing Balance	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00

Ratios (in per cent)	Current Year	Previous Year
Gross NPAs to Gross Advances	6.39%	6.33%
Net NPAs to Net Advances	4.10%	2.97%
Provision Coverage Ratio (Including written off assets of earlier years)	91.10%	91.49%



# DNS BANK

डॉबिवली नागरी सहकारी बँक लि.  
(मल्टी-स्टेट शेड्यूल्ड बँक)  
अर्थात् विश्वास मिळे अन् विश्वासाला अर्थ मिळे!

डॉबिवली नागरी सहकारी बँक लि. ५२ वा वार्षिक अहवाल २०२१-२२

## b) Sector wise advances & Gross NPAs

Sr. No.	Sector	Current Year			Previous Year		
		Outstanding Total Advances	Gross NPAs	Percentage of Gross NPAs to Total Advances in that sector	Outstanding Total Advances	Gross NPAs	Percentage of Gross NPAs to Total Advances in that sector
i)	<b>Priority Sector</b>						
a)	<b>Agriculture &amp; Allied Activities</b>	3,647.76	566.63	15.53%	12,215.72	489.03	4.00%
b)	<b>Advances to industrial Sector eligible as priority sector lending</b>	25,962.00	3,405.64	13.12%	28,242.78	3,982.51	14.10%
c)	<b>Services</b>	31,909.44	2,768.13	8.67%	33,098.91	2,150.81	6.50%
d)	<b>Personal loans</b>	44,526.03	1,304.70	2.93%	46,780.49	2,202.68	4.71%
	<b>Subtotal (i)</b>	1,06,045.23	8,045.10	7.59%	1,20,337.90	8,825.03	7.33%
ii)	<b>Non Priority Sector</b>						
a)	<b>Agriculture &amp; Allied Activities</b>	18,321.33	-	0.00%	0.00		
b)	<b>Industry</b>	334.87	-	0.00%	725.37		
c)	<b>Services</b>	3,266.05	-	0.00%	9,405.10		
d)	<b>Personal Loans</b>	60,293.92	3,982.05	6.60%	1,08,152.93	6,290.58	5.82%
	<b>Subtotal (ii)</b>	82,216.16	3,982.05	4.84%	1,18,283.39	6,290.58	5.32%
	<b>Total of (i) &amp; (ii)</b>	1,88,261.39	12,027.15	6.39%	2,38,621.30	15,115.61	6.33%

## c) Overseas Assets, NPA & Revenue - NIL

## d) Particulars of Resolutions Plant & Restructuring

### i) Details of Accounts subject to Restructuring as on 31st March 2022

(Previous year figure written in bracket)

(₹ in Lakhs)

		Agriculture and Allied Activities	Corporates	Micro, Small and Medium Enterprises	Retail (excluding agriculture & MSME)	Total
<b>Standard</b>	No. of Borrowers	NIL	6 (4)	84 (68)	116 (52)	206 (120)
	Gross Amount	NIL	4,348.47 (2,014.10)	5,123.87 (5,562.01)	1,220.86 (1,372.35)	10,693.21 (8,648.46)
	Provision Held	NIL	10.00 (108.68)	338.55 (227.90)	220.58 (76.32)	659.13 (412.90)
<b>Sub Standard</b>	No. of Borrowers	NIL	NIL	NIL	NIL	NIL
	Gross Amount	NIL	NIL	NIL	NIL	NIL
	Provision Held	NIL	NIL	NIL	NIL	NIL



# DNS BANK

डॉ.बि.व.ली. नागरी सहकारी बँक लि.  
(मल्टी-स्टेट शेड्युल्ड बँक)  
अर्थात् विश्वास मिळे अन् विश्वासाला अर्थ मिळे!

डॉ.बि.व.ली. नागरी सहकारी बँक लि. ५२ वा वार्षिक अहवाल २०२१-२२

		Agriculture and Allied Activities	Corporates	Micro, Small and Medium Enterprises	Retail (excluding agriculture & MSME)	Total
<b>Doubtful</b>	No. of Borrowers	NIL	NIL	NIL	NIL	NIL
	Gross Amount	NIL	NIL	NIL	NIL	NIL
	Provision Held	NIL	NIL	NIL	NIL	NIL
<b>TOTAL</b>	No. of Borrowers	NIL	NIL	6 (4)	84 (68)	116 (52)
	Gross Amount	NIL	NIL	4,348.47 (2,014.10)	5,123.87 (5,562.01)	1,220.86 (1,372.35)
	Provision Held	NIL	NIL	100.00 (108.68)	338.55 (227.90)	220.58 (76.32)

Accounts restructured earlier years but turned to NPA during the year FY 2021-22 are not included in above list.

Amount and number of accounts in respect of which restructuring applications received and under process but the restructuring packages have not been approved as on 31<sup>st</sup> March 2022 – NIL. ( Previous Year NIL)

## ii). Details of financial assets sold during the year to SC/RC for Asset Reconstruction:

(₹ in Lakhs)

Particulars	Current Year	Previous Year
No. of accounts	NIL	133
Aggregate value (net of provisions) of accounts sold to SC/RC	NIL	3,805.17
Aggregate Consideration	NIL	10,590.00
Additional Consideration realized in respect of account transferred in earlier year	NIL	NIL
Aggregate gain / loss over net book value	NIL	6,784.83

## iii) Investment in Security Receipts (SRs)

Particulars	SRs issued within past 5 years	SRs issued more than 5 years ago but within past 8 years	SRs issued more than 8 years ago
a) Book value of SRs where NPA sold by the bank are the underlying	16,296.91 (23,297.70)		
Provision held against it (a)	1,216.83 (1,298.50)		
b) Book value of SRs where NPA sold by other banks/financial institutions / non banking financial institutions are the underlying			

**DNS BANK**

डॉबिवली नागरी सहकारी बँक लि.

(मल्टी-स्टेट शेड्यूल्ड बँक)

अर्थात् विश्वास मिळे अन् विश्वासाला अर्थ मिळे!

**डॉबिवली नागरी सहकारी बँक लि. ५२ वा वार्षिक अहवाल २०२१-२२**

Particulars	SRs issued within past 5 years	SRs issued more than 5 years ago but within past 8 years	SRs issued more than 8 years ago
Provision held against it (b)			
Total of (a+b)	16,296.91 (23,297.70)		
Total Provision	1,216.83 (1,298.50)		

**iv) Fraud Accounts**

(₹ in Lakhs)

Particulars	Current Year	Previous Year
Number of frauds reported	3	2
Amount involved in fraud	159	28.57
Amount of Provision made for such frauds	38.00	5.00 (Rs.23.57 Lakhs was written off)
Amount of unamortised provision debited from other reserves at the end of the year	113.96	NIL

**v) Details of Resolution Framework for COVID 19 related stress :****i) For the half year ended 31st March 2022**

(₹ in Lakhs)

Type of Borrower	Exposure to accounts classified as Standard consequent to implementation of resolution plan-Position as at the end of the previous half year (A)	Of (A), aggregate debt that slipped into NPA during the half year	Of (A) amount written off during the half-year	Of (A) amount paid by the borrowers during the half-year	Exposures to accounts classified as Standard consequent to implementation of resolution plan - Position as at the end of this half-year
Personal Loans	427.34	231.58	0	81.82	132.68
Corporate Loans			0	0	
Of Which MSMEs	3,724.68	692.27	0	942.24	2,230.46
Others	384.68	0	0	246.66	138.02
Total	4,536.70	923.85	0	1,270.72	2,501.16

**DNS BANK**डॉबिवली नागरी सहकारी बँक लि.  
(मल्टी-स्टेट शेड्यूल्ड बँक)  
अर्थात् विश्वास मिळे अन् विश्वासाला अर्थ मिळे!

डॉबिवली नागरी सहकारी बँक लि. ५२ वा वार्षिक अहवाल २०२१-२२

**ii) For the half year ended 30th September 2021**

(₹ in Lakhs)

Type of Borrower	Exposure to accounts classified as Standard consequent to implementation of resolution plan-Position as at the end of the previous half year (A)	Of (A), aggregate debt that slipped into NPA during the half year	Of (A) amount written off during the half-year	Of (A) amount paid by the borrowers during the half-year	Exposures to accounts classified as Standard consequent to implementation of resolution plan - Position as at the end of this half-year
Personal Loans	727.65	299.42	0	2.40	427.34
Corporate Loans			0		
Of Which MSMEs	3,735.36	164.61	0	17.08	3,724.68
Others	1,086.84	358.91	0	343.81	384.68
Total	5,549.85	822.94	0	363.29	4,536.70

**5. Exposures****a. Exposure to Real Estate sector**

	Current Year	Previous Year
<b>i) Direct exposure</b>		
a) Residential Mortgages		
Priority	31,573.29	33,764.37
Non-Priority (including Staff Loans)	18,598.36	17,753.41
b) Commercial Real Estate	5,625.14	8,538.28
c) Investments in Mortgage - Backed securities (MBs) and other securitized exposures -		
i) Residential		
ii) Commercial Real Estate		
<b>ii) Indirect exposure</b>		
Fund based and non Fund based exposures on National Housing Bank and Housing Finance companies		
<b>Total Exposure to Real Estate Sector</b>	<b>55,796.79</b>	<b>60,056.06</b>

b) Exposure to capital market - NIL

C) Risk category - wise country exposure : Operations of the Bank are limited to India hence country wise exposure is not applicable.

**DNS BANK**डॉबिवली नागरी सहकारी बँक लि.  
(मल्टी-स्टेट शेड्यूल्ड बँक)  
अर्थात् विश्वास मिळे अन् विश्वासाला अर्थ मिळे!**डॉबिवली नागरी सहकारी बँक लि. ५२ वा वार्षिक अहवाल २०२१-२२****d. Unsecured Advances**

(₹ in Lakhs)

Particulars	Current Year	Previous Year
Total unsecured advances of the bank	7,858.39	8,002.68
Out of the above, amount of advances for which intangible securities such as charge over the rights, licenses, authority, etc., have been take	NIL	NIL
Estimated value of such intangible securities	NIL	NIL

**6. Concentration of deposits, advances, exposures and NPAs****a) Concentration of deposits**

(₹ in Lakhs)

Particulars	Current Year	Previous Year
Total deposits of the twenty largest depositors	11,361.89	14,699.71
Percentage of deposits of twenty largest depositors to total deposits of the bank	2.89%	3.62%

**b) Concentration of advances**

(₹ in Lakhs)

Particulars	Current Year	Previous Year
Total advances of the twenty largest depositors	40,579.52	56,752.49
Percentage of advances of twenty largest borrowers to total borrowers to total advances of the bank	21.55%	23.78%

**c) Concentration of exposures**

(₹ in Lakhs)

Particulars	Current Year	Previous Year
Total exposures of the twenty largest borrowers / customers	25,439.96	71,834.00
Percentage of exposures of twenty largest borrowers / customers to total exposures of the bank on borrowers / customers	13.51%	30.10%

**d) Concentration of NPAs**

(₹ in Lakhs)

Particulars	Current Year	Previous Year
Total exposures of the top twenty NPA accounts	8,605.81	10,659.15
Percentage of exposures to the twenty largest NPA exposure to total Gross NPAs	71.55%	70.52%

**DNS BANK**डॉबिवली नागरी सहकारी बँक लि.  
(मल्टी-स्टेट शेड्यूल्ड बँक)  
अर्थात् विश्वास मिळे अन् विश्वासाला अर्थ मिळे!

डॉबिवली नागरी सहकारी बँक लि. ५२ वा वार्षिक अहवाल २०२१-२२

**7 Transfers to Depositor Education and Awareness Fund (DEA Fund)**

(₹ in Lakhs)

Sr. No.	Particulars	Current Year	Previous Year
i)	Opening balance of amounts transferred to DEA Fund	240.36	232.03
ii)	Add : Amounts transferred to DEA Fund during the year	39.27	10.76
iii)	Less : Amounts reimbursed by DEA Fund towards claims	(0.59)	(2.43)
iv)	Closing Balance of amounts transferred to DEA Fund	279.04	240.36

**8 Disclosure of complaints****a) Summary information on complaints received by the bank from customers and from the Offices of Banking Ombudsman (OBOs)**

Sr. No.	Particulars	Previous Year	Current Year
	Complaints received by the bank from its customers		
1.	Number of complaints pending at beginning of the year	1	0
2.	Number of complaints received during the year	28	82
3.	Number of complaints disposed during the year	29	81
3.1	Of which, number of complaints rejected by the bank	0	0
4.	Number of complaints pending at the end of the year	0	1
	Maintainable complaints received by the bank from OBOs		
5.	Number of maintainable complaints received by the bank from OBOs		
5.1	Of 5, number of complaints resolved in favour of the bank BOs		
5.2	Of 5, number of complaints resolved through conciliation / mediation/advisories	0	0
5.2	Of 5, number of complaints resolved after passing of Awards by BOs against the bank	0	0
6.	Number of Awards unimplemented within the stipulated time (other than those appealed)	0	0

**DNS BANK**

डॉ.बि.व.ली. नागरी सहकारी बँक लि.

(मल्टी-स्टेट शेड्युल्ड बँक)

अर्थात् विश्वास मिळे अन् विश्वासाला अर्थ मिळे!

**डॉ.बि.व.ली. नागरी सहकारी बँक लि. ६२ वा वार्षिक अहवाल २०२१-२२****b) Top five grounds of complaints received by the bank from customers**

Grounds of complaints (i.e. complaints relating to)	Number of Complaints pending at the beginning of the year	Number of Complaints received during the year	% increase / decrease in the number of complaints received over the previous year	Number of complaints pending at the end of the year	Of 5, Number of complaints pending beyond 30 days
<b>Current Year</b>					
Ground-1 ATM/Debit Cards	0	15	1400%	0	0
Ground-2 Internet/Mobile/Electronic Banking	0	16	167%	0	0
Ground-3 Levy of charges without prior notice / excessive charges / foreclosure charges	0	6	100%	0	0
Ground-4 Recovery Agents / Direct Sales Agents	0	6	20%	0	0
Ground-5 Loans and advances	0	10	233%	0	0
<b>Others</b>	<b>0</b>	<b>29</b>	<b>190%</b>	<b>1</b>	<b>0</b>
<b>Total</b>	<b>0</b>	<b>82</b>	<b>193%</b>	<b>1</b>	<b>0</b>
<b>Previous Year</b>					
Ground-1 ATM/Debit Cards	1	1	67%	0	00
Ground-2 Internet/Mobile/Electronic Banking	0	6	-	0	0
Ground-3 Levy of charges without prior notice / excessive charges / foreclosure charges	0	3	-	0	0
Ground-4 Recovery Agents / Direct Sales Agents	0	5	-	0	0
Ground-5 Loans and advances	0	3	-25%		
<b>Others</b>	<b>0</b>	<b>10</b>	<b>150%</b>	<b>0</b>	<b>0</b>
<b>Total</b>	<b>1</b>	<b>28</b>	<b>154%</b>	<b>0</b>	<b>0</b>

**9 Disclosure of penalties imposed by the Reserve Bank of India.**

During the year no penalty was imposed by Reserve Bank of India.



**DNS BANK**डॉबिवली नागरी सहकारी बँक लि.  
(मल्टी-स्टेट शेड्युल्ड बँक)  
अर्थात् विश्वास मिळे अन् विश्वासाला अर्थ मिळे!**डॉबिवली नागरी सहकारी बँक लि. ६२ वा वार्षिक अहवाल २०२१-२२****10 Other Disclosures****a) Business Ratios**

Sr. No.	Items	Current Year	Previous Year
1	Interest income as a percentage of Average working funds	6.56%	6.66%
2	Non-interest income as a percentage of Average working funds	1.85%	2.43%
3	Average Cost of Deposit	4.38%	5.36%
4	Net Interest Margin	2.31%	2.09%
5	Operating profit as a percentage of Average working funds	1.94%	2.49%
6	Return on assets	0.53%	0.76%
7	Business (deposits plus advances) per employee	812.16	874.04
8	Profit per employee	3.30	5.16

**b) Bancassurance Business**

The following table sets forth, for the period indicated, the break-up of income received from insurance business.

(₹ in Lakhs)

Sr. No.	Particulars	Current Year	Previous Year
1	Commission from selling of Life Insurance Policies	132.64	111.46
2	Commission from Selling of Non-Life Insurance Policies including Health Insurance	71.45	66.98

**c) Marketing and Distribution**

The following table sets forth, for the period indicated, the break-up of income

(₹ in Lakhs)

Sr. No.	Particulars	Current Year	Previous Year
1	Commission from Mutual Funds	0.47	0.31

**d) Disclosures regarding Priority Sector Lending Certificates (PSLCs)**

PSLCs in general Category purchased during Rs.13,950 Lakhs (PY. NIL)

**DNS BANK**डॉबिवली नागरी सहकारी बँक लि.  
(मल्टी-स्टेट शेड्यूल्ड बँक)  
अर्थात् विश्वास मिळे अन् विश्वासाला अर्थ मिळे!

डॉबिवली नागरी सहकारी बँक लि. ६२ वा वार्षिक अहवाल २०२१-२२

**e) Provisions and contingencies**

(₹ in Lakhs)

Sr. No.	Provision debited to Profit and Loss Account	Current Year	Previous Year
1	Provision for Bad & Doubtful debts	3,268.19	6,735.00
2	Provision for Standard Assets	(150.00)	(180.00)
3	Provision for NPA FITL Accounts	309.81	0.00
4	Provision for Covid 19 Moratorium	0.00	46.00
5	Provision for Income Tax	0.00	0.00
6	Provision for Bonus	21.76	68.54
7	Provision for Investment Depreciation Reserve	750.68	1,526.51
8	Provision for Bad Debts Reserve@8.5% U/s 36(1)(vii)(a) of I. Tax Act	0.00	0.00
9	Provision for Leave Encashment	461.41	75.56
10	Provision for Gratuity	727.68	215.01
11	Provision for Diminution in fair value of Restructured A/c-MSME	0.00	0.00
12	Provision for Restructure of SME	(18.00)	190.0
13	Provision for Restructure of NON SME	287.00	185.00
14	PL Provision for Fraud Cyber attack	38.00	0.00
15	Provision for Reco of Subsidiary Ledgers	58.34	0.00
	<b>Total</b>	<b>5,754.87</b>	<b>8,861.62</b>

**f) Payment of DICGC Insurance Premium**

(₹ in Lakhs)

Sr. No.	Particulars	Current Year	Previous Year
1	Payment of DICGC Insurance Premium	484.95	508.03
2	Arrears in payment of DICGC premium	NIL	NIL

**Note : As on date, the DICGC premium is paid upto September 2022 (For P.Y. upto September 2021)****g) Disclosure of facilities granted to directors and their relatives**

Sr. No.	Particulars	Current Year	Previous Year
1	Advance to directors and their relatives, companies / firms in which they are interested		
	a) Fund Based (Against FDR)	13.22	22.69
	B) Non Fund Based	NIL	NIL



**DNS BANK**

डॉंबिवली नागरी सहकारी बँक लि.  
(मल्टी-स्टेट शेड्यूल्ड बँक)  
अर्थात् विश्वास मिळे अन् विश्वासाला अर्थ मिळे!

डॉंबिवली नागरी सहकारी बँक लि. ५२ वा वार्षिक अहवाल २०२१-२२

- h) The Bank has reclassified and rearranged previous year figures to confirm to this year's classification and whenever necessary.

**For Dombivli Nagari Sahakari Bank Limited**

**R. N. Shete**  
CEO & Jt. General Manager

**Y. D. Valunjar**  
Director

**CA A. A. Marathe**  
Director

**Adv. G. V. Dhargalkar**  
Chairman

**As per our report of even date**

**For M/s Kirtane & Pandit LLP**  
Chartered Accountants  
Firm Regn No. 105215W / W100057

**CA. Sandeep D. Welling**  
Partner  
Membership No. 044576  
Place : Dombivli  
Date : 27/06/2022

**DNS BANK**डोंबिवली नागरी सहकारी बँक लि.  
(मल्टी-स्टेट शेड्यूल्ड बँक)  
अर्थात् विश्वास मिळे अन् विश्वासाला अर्ध मिळे!

डोंबिवली नागरी सहकारी बँक लि. ५२ वा वार्षिक अहवाल २०२१-२२

**ANNEXURE****AMOUNT IN LAKHS**

Name of the Bank	Dombivli Nagari Sahakari Bank Ltd (Multistate-Scheduled Bank)	
Regd. Office Address	Madhukunj, Plot No. P-52, MIDC Phase II, Kalyan Shil Road, Sonarpada, Dombivli (East) 421204.	
Regd. No. & Date	TNA/BNK/127 dated 4th July 1970 MSCS / CR / 1275 / 2017 dated 28th July 2017	
No. & Date of RBI Licence	ACD/MH/227 (P) dated 9th October, 1980	
Jurisdiction		
Items	Particulars as of 31.03.2022	
No. of Branches	65	
Membership -	Regular	1,03,343
Nominal	4,137	
Paid up share capital	14,292.15	
Total Reserves & Funds	30,151.19	
Deposits	Savings	1,35,285.34
	Current	24,175.23
	Fixed	2,34,059.63
Advances	Secured	1,80,403.00
	Unsecured	7,858.39
Overdue Percentage (%)	6.88%	
Total % of Priority Sector	48.03%	
Total % of Weaker Sector	13.33%	
Borrowings	9,969.90	
Investments	Fixed Deposits	61,973.61
	Others	1,26,044.90
		1,88,018.51
Profit of the year	2,435.26	
Total Staff - Sub Staff	75	
Others	662	
Working Capital	4,63,043.23	

**DNS BANK**डोंबिवली नागरी सहकारी बँक लि.  
(मल्टी-स्टेट शेड्यूल्ड बँक)  
अर्थात्ला विश्वास मिळे अन् विश्वासाला अर्थ मिळे।

डोंबिवली नागरी सहकारी बँक लि. ६२ वा वार्षिक अहवाल २०२१-२२

दिनांक ३१.०३.२०२२ अखेर संचालक व त्यांच्या नातेवाईकांना दिलेली कर्जे (तारण)

(₹ in Lakhs)

तपशील	वर्ष सुरुवातीस येणे रक्कम	आर्थिक वर्षात दिलेली रक्कम	आर्थिक वर्षात परतफेड केलेली रक्कम	आर्थिक वर्षात अखेर शिल्लक रक्कम	येणे रक्कमेपैकी थकित येणे रक्कम
अ) संचालकांना स्वतःच्या मुदत ठेवींच्या किंवा एलआयसी पॉलिसीच्या तारणावर दिलेली कर्जे	-	-	-	-	-
एकूण	-	-	-	-	-
ब) संचालकांच्या नातेवाईकांना त्यांच्या स्वतःच्या मुदत ठेवींच्या किंवा एलआयसी पॉलिसीच्या तारणावर दिलेली कर्जे	२२.६९	३.६७	१३.१३	१३.२३	--
एकूण	२२.६९	३.६७	१३.१३	१३.२३	--

**DOMBIVLI NAGARI SAHAKARI BANK LTD. (MULTI STATE SCHEDULED BANK)****AGM 2022 - Proposed Bye-Laws Amendments**

Bye-Laws No.	Clause No.	Sub-Clause No.	RELEVANT CLAUSE OF THE PRESENT BYE-LAWS	AMENDMENT PROPOSED	WORDING OF THE BYE-LAWS AS IT WOULD READ WHEN AMENDED	REASON FOR AMENDMENT
6			<b>FUNDS :</b>			
			The Bank may receive funds from any or all of the following sources :			
			iv) Deposits, debentures, preference shares Long Term (Subordinated) Deposits (LTDs), unsecured debentures or special shares and/or any other instruments at face value and equity shares at face value or at premium by way of public issue or private placements.	Add the words "[ (A) Perpetual Non-Cumulative Preference Shares {PNCPS}-Tier –I Capital, (B) Perpetual Cumulative Preference Shares {PCPS} - Tier –II Capital, (C) Redeemable Non-Cumulative Preference Shares {RNCPS} -Tier–II Capital, (D) Redeemable Cumulative Preference Shares {RCPS} - Tier –II Capital]"	iv) Deposits, debentures, preference shares [(A) Perpetual Non-Cumulative Preference Shares {PNCPS}-Tier –I Capital, (B)Perpetual Cumulative Preference Shares {PCPS}- Tier –II Capital, (C) Redeemable Non- Cumulative Preference Shares {RNCPS} -Tier–II Capital, (D) Redeemable Cumulative Preference Shares {RCPS}- Tier –II Capital)] Long Term (Subordinated) Deposits (LTDs) , unsecured debentures or special shares and/or any other instruments at face value and equity shares at face value or at premium by way of public issue or private placements.	To align this provision with the provisions of B.R. Act
			Additional Clause	xi) Debt Instruments– [(A) Perpetual Debit Instruments (PDI) eligible for inclusion in Tier –I Capital, (B) Long Term Subordinated Bonds (LTSB) eligible for inclusion in Tier–II Capital].	xi) Debt Instruments - [(A) Perpetual Debit Instruments (PDI) eligible for inclusion in Tier–I Capital, (B) Long Term Subordinated Bonds (LTSB) eligible for inclusion in Tier–II Capital].	To align this provision with the provisions of B.R. Act



# DNS BANK

डॉबिवली नागरी सहकारी बँक लि.

(मल्टी-स्टेट शेड्यूल्ड बँक)

अर्थात् विश्वास मिळे अन् विश्वासाला अर्थ मिळे!

डॉबिवली नागरी सहकारी बँक लि. ६२ वा वार्षिक अहवाल २०२१-२२

Bye-Laws No.	Clause No.	Sub-Clause No.	RELEVANT CLAUSE OF THE PRESENT BYE-LAWS	AMENDMENT PROPOSED	WORDING OF THE BYE-LAWS AS IT WOULD READ WHEN AMENDED	REASON FOR AMENDMENT
12			<b>RIGHTS AND DUTIES OF MEMBERS :-</b>			
	1)		<b>DUTIES</b>			
			Additional Clause :	iv) Every Member should have / open a Savings or Current or Deposit Account with the Bank.	iv) Every Member should have / open a Savings or Current or Deposit Account with the Bank.	To credit the Dividend promptly
29			<b>COMMITTEES / SUB-COMMITTEES</b>			
			The Board of Directors may constitute an Executive Committee and other Committees/ Sub Committees as may be considered necessary provided that other Committees or Sub Committees other than the Executive Committee shall not exceed three. Out of such three Committees one shall be an Audit and Ethics Committee. The Board may delegate any of its powers and functions mentioned in Bye-law No. 30 to an Executive Committee consisting of not more than 10 members of the Board of Directors including the Chairman and the Managing Directors. 50% or minimum three members whichever is higher shall form the quorum for the meeting of the Executive Committee. The Composition of the Committees/ Sub Committees, their functions, quorum, day of notice etc., shall be as decided by the Board of Directors from time to time.	Delete the words "higher." And add the words "less"	The Board of Directors may constitute an Executive Committee and other Committees/ Sub Committees as may be considered necessary provided that other Committees or Sub Committees other than the Executive Committee shall not exceed three. Out of such three Committees one shall be an Audit and Ethics Committee. The Board may delegate any of its powers and functions mentioned in Bye-law No. 30 to an Executive Committee consisting of not more than 10 members of the Board of Directors including the Chairman and the Managing Directors. <u>50% or minimum three members whichever is less shall form the quorum for the meeting of the Executive Committee.</u> The Composition of the Committees/ Sub Committees, their functions, quorum, day of notice etc., shall be as decided by the Board of Directors from time to time.	For Administrative convenience
35			<b>CHIEF EXECUTIVE / MANAGING DIRECTOR/WHOLE- TIME DIRECTOR :</b>			
			Add the clause	<b>A) ELIGIBILITY</b> The person shall be a graduate, preferably a) In Banking/ Co-operative banking such as CAIIB/ Diploma in Banking and Finance/ Diploma in Co-operative Business Management or equivalent qualification or b) Chartered/ Cost Accountant / MBA (Finance); or c) Post graduate in any discipline.	<b>A) ELIGIBILITY</b> The person shall be a graduate, preferably a) In Banking/ Co-operative banking such as CAIIB/ Diploma in Banking and Finance/ Diploma in Co-operative Business Management or equivalent qualification or b) Chartered/ Cost Accountant / MBA (Finance); or c) Post graduate in any discipline.	To align this provision with the provisions of B.R. Act
				<b>B) AGE –</b> Shall not be the age of below 35 years and above the age of 70 years at his tenure. Board can prescribe a lower retirement age.	<b>B) AGE –</b> Shall not be the age of below 35 years and above the age of 70 years at his tenure. Board can prescribe a lower retirement age.	To align this provision with the provisions of B.R. Act
				<b>C) EXPERIENCE –</b> He shall have a combined experience of at least 8 years at the middle / senior management level in the banking sector (including the experience gained in the concern UCBs or non-banking finance companies engaged in lending and asset financing.)	<b>C) EXPERIENCE –</b> He shall have a combined experience of at least 8 years at the middle / senior management level in the banking sector (including the experience gained in the concern UCBs or non-banking finance companies engaged in lending and asset financing.)	To align this provision with the provisions of B.R. Act



# DNS BANK

डॉबिवली नागरी सहकारी बँक लि.

(मल्टी-स्टेट शेड्यूल्ड बँक)

अर्थात् विश्वास मिळे अन् विश्वासाला अर्ध मिळे!

डॉबिवली नागरी सहकारी बँक लि. ५२ वा वार्षिक अहवाल २०२१-२२

Bye-Laws No.	Clause No.	Sub-Clause No.	RELEVANT CLAUSE OF THE PRESENT BYE-LAWS	AMENDMENT PROPOSED	WORDING OF THE BYE-LAWS AS IT WOULD READ WHEN AMENDED	REASON FOR AMENDMENT
				<b>D) TENURE –</b> Tenure of Chief Executive Officer/MD/ WTD shall not be for the period more than five years at a time subject to a minimum period of three years at the time of first appointment. Chief Executive Officer / MD/ WTD cannot be held the same incumbent for more than 15 years. If he found eligible for re-appointment, after minimum gap of three years Bank can re-appoint the same individual as Chief Executive Officer /MD/ WTD.	<b>D) TENURE –</b> Tenure of Chief Executive Officer/MD/ WTD shall not be for the period more than five years at a time subject to a minimum period of three years at the time of first appointment. Chief Executive Officer / MD/ WTD cannot be held the same incumbent for more than 15 years. If he found eligible for re-appointment, after minimum gap of three years Bank can re-appoint the same individual as Chief Executive Officer/MD/WTD.	To align this provision with the provisions of B.R. Act
				<b>E) TERMINATION OF MD/ WTD BY BANK -</b> To terminate the services of Chief Executive Officer / MD / WTD before the expiry of tenure, prior approval of RBI should seek.	<b>E) TERMINATION OF MD/WTD BY BANK -</b> To terminate the services of Chief Executive Officer/ MD/ WTD before the expiry of tenure, prior approval of RBI should seek.	To align this provision with the provisions of B.R. Act
				<b>F) TEMPORARY APPOINTMENT OF MD / WTD-</b> Such appointment shall be made as per the provisions of Section 10B (9) read with section 56 of the Act. Accordingly, the bank may with the approval of the RBI, make suitable arrangements for carrying out the duties of Chief Executive Officer / MD/ WTD for period not exceeding four months, The Bank shall complete the process of regular appointment within the period of the aforesaid four months.	<b>F) TEMPORARY APPOINTMENT OF MD / WTD-</b> Such appointment shall be made as per the provisions of Section 10B (9) read with section 56 of the Act. Accordingly, the bank may with the approval of the RBI, make suitable arrangements for carrying out the duties of Chief Executive Officer / MD/ WTD for period not exceeding four months, The Bank shall complete the process of regular appointment within the period of the aforesaid four months.	To align this provision with the provisions of B.R. Act

**DNS BANK**

डॉंबिवली नागरी सहकारी बँक लि.

(मल्टी-स्टेट शेड्यूल्ड बँक)

अर्थात् विश्वास मिळे अन् विश्वासाला अर्ध मिळे!

डॉंबिवली नागरी सहकारी बँक लि. ५२ वा वार्षिक अहवाल २०२१-२२

## आपल्या शाखा व त्यांचे दूरध्वनी क्रमांक

ठाणे जिल्हा	२२) भिवंडी	: 02522-231 752 / 238 252
१) मुख्य शाखा - डॉंबिवली (पूर्व) : 0251-286 1412 / 1813 / 0743	२३) रांजणोली	: 02522-297 692
२) विष्णूनगर - डॉंबिवली (पश्चिम) : 0251-248 3564 / 9598 / 9812	२४) काल्हेर	: 02522-277 140 / 277 150
३) औद्योगिक परिसर- डॉंबिवली (पू) : 0251-287 5132 / 287 5133	२५) ठाणे (पश्चिम)	: 022-2534 6574 / 2534 6862
४) गोव्यासवाडी - डॉंबिवली (पूर्व) : 0251-244 8997 / 244 0556	२६) महापे	: 022-2778 1984 / 2778 1985
५) नांदिवली पथ - डॉंबिवली (पूर्व) : 0251-288 1308 / 288 2104	२७) खोणी - तळोजा रोड	: 82917 06594
६) के.व्ही.पेंढारकर कॉलेज - डॉंबिवली (पूर्व) : 0251-247 1570 / 244 2296	२८) अनगांव	: 02522-260 344 / 260 355
७) गांधीनगर - डॉंबिवली (पूर्व) : 0251-243 8019 / 243 9938	<b>पालघर जिल्हा</b>	
८) आनंदनगर - डॉंबिवली (पश्चिम) : 0251-249 2379 / 249 0049	२९) बोईसर	: 02525-274 410 / 274 411
९) नेहरू मैदान परिसर - डॉंबिवली (पूर्व) : 0251-244 5454 / 244 6866	३०) विरार	: 82919 82549
१०) ठाकुली (पूर्व) : 0251-243 5813 / 280 0150	३१) तलासरी	: 02521 - 220 015
११) ठाकुली - कल्याण रोड : 95949 43206	३२) विक्रमगड	: 02520-240 023 / 240 025
१२) कल्याण - शिळ रोड : 82919 18682	<b>मुंबई जिल्हा</b>	
१३) कल्याण : 0251-220 5018 / 220 5041	३३) भांडुप	: 022-2595 0152 / 2595 0153
१४) आधारवाडी : 0251-297 2884	३४) बोरिवली	: 022-2899 8115
१५) शहाड : 0251-270 3671 / 72	३५) दादर	: 022-2437 4701 / 2437 4307
१६) अंबरनाथ : 0251-260 2661 / 0697 / 9104	३६) फोर्ट	: 022-2267 9131 / 2267 9414
१७) अंबरनाथ ऑडिशनल (एम.आय.डी.सी.) : 0251-262 0081 / 262 0082	३७) गोरेगांव	: 022-2874 7317 / 2873 2416
१८) कुळगांव - बदलापूर (पूर्व) : 0251-269 0073 / 0472 / 5657	<b>पुणे जिल्हा</b>	
१९) बदलापूर (पश्चिम) : 0251-267 1370 / 267 4912	३८) पुणे	: 020-2538 2644 / 2538 4925
२०) टिटवाळा : 0251-238 0780 / 238 0900	३९) बावधन	: 82917 06593
२१) शहापूर : 02527-272094/270773/270894		





# DNS BANK

डॉंबिवली नागरी सहकारी बँक लि.  
(मल्टी-स्टेट शेड्यूल्ड बँक)  
अर्थात् विश्वास मिळे अन् विश्वासाला अर्ध मिळे!

डॉंबिवली नागरी सहकारी बँक लि. ५२ वा वार्षिक अहवाल २०२१-२२

४०) मारूंची	: 82919 82556 / 82919 82557	नाशिक जिल्हा
४१) सिंहगड रोड	: 020-2434 7259 / 2434 7269	५७) अंबड : 0253-238 3166
४२) नारायणगाव	: 02132-243 277 / 243 278	५८) नाशिक : 0253-231 2602 / 231 2603
<b>रायगड जिल्हा</b>		<b>सिंधुदुर्ग जिल्हा</b>
४३) पनवेल	: 022-2746 8840 / 2746 8841	५९) कुडाळ : 02362-224 555
४४) कामोटे	: 022-2743 0361 / 2743 0362	<b>रत्नागिरी जिल्हा</b>
४५) कर्जत	: 02148-223 919 / 223 920	६०) दापोली : 02358-280 360 / 280 361
४६) खोपोली	: 02192-266 415 / 266 645	६१) रत्नागिरी : 02352-231 087 / 231 088
४७) महाड	: 02145-225 123 / 225 124	<b>औरंगाबाद जिल्हा</b>
४८) माणगांव	: 02140-263 221 / 263 222	६२) औरंगाबाद : 0240-236 3341 / 226 3342
<b>अहमदनगर जिल्हा</b>		<b>जळगाव जिल्हा</b>
४९) अहमदनगर	: 0241-234 5858 / 235 5858	६३) जळगाव : 0257-223 4061 / 223 4062
५०) संगमनेर	: 02425-227 854 / 227 864	<b>नागपूर जिल्हा</b>
<b>सांगली जिल्हा</b>		६४) नागपूर : 0712-242 1001 / 242 1002
५१) इस्लामपूर	: 02342-222 255	<b>विभागांचे दूरध्वनी क्रमांक</b>
५२) सांगली	: 0233-262 5355 / 262 5455	कायदा विभाग : 0251-280 4640 - 49
<b>सातारा जिल्हा</b>		मॉनिटरींग विभाग : 0251-280 4602 - 05
५३) कराड	: 02164-225 275 / 225 276	लेखापरिक्षण विभाग : 0251-280 4608-4612
५४) सातारा	: 02162-226 107 / 226 108	मार्केटिंग विभाग : 0251-280 4613 - 15
<b>कोल्हापूर जिल्हा</b>		सी.पी.सी. विभाग : 0251-280 4002-10 / 280 4013-27
५५) इचलकरंजी	: 0230-243 0560 / 4199 / 8254	बँक अँशुरन्स विभाग : 0251-286 1628 / 286 2313
५६) राजारामपुरी	: 0231- 252 5245 / 252 5247	रिटेल प्रोसेसिंग विभाग : 0251-280 1140 / 0757 / 3284 / 3288
		कर्ज वसुली : 0251-249 4853 / 248 0626



For Website Scan

### गृह कर्ज योजना

कराराच्या ९५% पर्यंत कर्ज  
कर्ज रक्कम ₹ १४०.०० लाखांपर्यंत उपलब्ध

व्याजदर ६.९५%\* पासून

### १००% वाहन कर्ज योजना

व्याजदर ८%\* पासून

इलेक्ट्रीक वाहनांसाठीही कर्ज उपलब्ध

### आत्मनिर्भर कर्ज योजना

कर्ज मर्यादा ₹ ४.५० लाखांपर्यंत विनातारण  
कर्ज

व्याजदर ८.४५%\* पासून

### सुवर्ण तारण कर्ज योजना

व्याजदर ९%\* पासून

सोपी, सुलभ व जलद कर्ज प्रक्रिया

### उच्च शिक्षणासाठी सुविधा कर्ज योजना

विद्यार्थीनींना व्याजदरात ०.५०% सवलत

व्याजदर ९.७५%\* पासून

### Express Loan

व्याजदर १०%\* पासून

₹ ५० लाखांपर्यंत कर्ज  
जुन्या कर्जाची परतफेड,खेळते  
भांडवल,इ.साठी कर्ज

### ट्युशन कर्ज योजना

नामांकित क्लासेसची फी भरण्यासाठी  
₹५ लाखांपर्यंत कर्ज उपलब्ध

व्याजदर ११.२५%\* पासून

\*विलम्ब व शर्ती लागू

प्रतिवर्षी मुख्य शाखेमध्ये  
लक्ष्मीपूजन केले जाते.  
यावर्षी लक्ष्मी पूजन करतांना  
मा. अध्यक्ष श्री. धारगळकर व  
उत्कृष्ट शाखा व्यवस्थापक म्हणून  
पुरस्कार मिळालेले कोथरूड शाखेचे  
मुख्य व्यवस्थापक श्री. जोशी.



सर्व शाखांमध्ये संविधान दिन साजरा करण्यात आला व यादिवशी भारतमातेचे  
पूजन करून घटनेच्या उद्देशिकांचे वाचन करण्यात आले.



प्रजासत्ताक दिनातिमित्त शहापूर शाखेने कोव्हिड काळामध्ये आघाडीवर काम करणाऱ्यांचा  
सन्मान केला त्यावेळी मा. आर्मी ऑफिसर (मराठा बटालियन) श्री. देसले, शहापूर शहराचे  
मा. PSI श्री. माने, मा. डॉ. श्री. राजेश वेखंडे आवर्जून उपस्थित होते.



कृतज्ञता दिन - दि. ३० सप्टेंबर २०२१  
 आर्थिक वर्ष २०२०-२०२१  
 मध्ये कर्ज वसुली व एक्सलेंट  
 ऑडिट रेटिंगकरीता अंबरनाथ  
 शाखेस प्रमाणपत्र प्रदान करतांना  
 मा. संचालक श्री. मराठे समवेत  
 मा. अध्यक्ष श्री. धारगळकर,  
 मा. उपाध्यक्षा सौ. कुलकर्णी,  
 तत्कालीन सरव्यवस्थापक श्री. परांजपे  
 व अंबरनाथ शाखेचे कर्मचारी.



अंबड इंडस्ट्रीज अॅण्ड मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन, नाशिक  
 यांना ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स मशिन सुपूर्द करताना बँकेचे अधिकारी.



महिला दिनानिमित्त टिटवाळा येथे चहाची फ्रँचायझी यशस्वीरित्या चालविणाऱ्या शाखेच्या ग्राहक सौ. पालेकर  
 डोंबिवली येथे इन्व्हर्टर वितरण करणाऱ्या नांदिवली शाखेच्या ग्राहक सौ. बढे यांचा सन्मान करण्यात आला.